SHREE SALASAR INVESTMENTS LIMITED

CIN: L65990MH1980PlC023228 Regd. Off: 404, Niranjan. 99 Marine Drive. Marine Lines. Mumbai - 400 002 Tel No.:- (022) 22816379, Fax: (022) 22816379 E-mail: <u>vistaurban@gmai1.com</u> Website: www.sajaydevelopers.com

Date: 11/11/2023

To, The Manager Listing Department BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001 Fax: +91 22 2272 2082/3132 BSE Code: 503635

Sub: Newspaper Publication of Unaudited Financial Results for quarter and half year ended 30th September, 2023.

Dear Sir/Madam,

As per the requirement of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements), enclosed herewith is the copy of the Newspaper Publication of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and half year ended 30th September, 2023 published in Active Times and Mumbai Lakshdeep on 11th November, 2023.

Kindly acknowledge the receipt and take the above on your records.

Yours sincerely,

For, Shree Salasar Investments Limited



Name: Shailesh Hingarh Managing Director DIN: 00166916

ACTIVE TIMES

The Global Festival of Wellness Suhana Swasthvam second edition to be held in Pune from 1st to 3rd of Dec 2023

Mumbai : Get ready to embark on a journey of holistic well-being and inner harmony as "Suhana Swasthyam: The Global Festival of Wellness" takes center stage from December 1st to 3rd Dec in Pune. This extraordinary event is a radiant celebration of mindfulness, its deep-rooted origins India, and its in profound significance in our contemporary lives. Swasthyam is poised to be India's wellness largest festival, bringing together an array of esteemed dignitaries, spiritual leaders, health educators, and wellness experts to illuminate the path to inner well-being. In the wake of the recent global pandemic, the importance of wellness has risen to the forefront of people's lives. An increasing number of individuals are actively seeking solutions to nurture their health and inner selves. Swasthyam aims to amplify the significance of holistic well-being by offering a diverse range of transformative

experiences. This year at Swasthvam learn, feel and experience the altering shift in life from the best experts in wellbeing industry.

Speakers: Swasthvam boasts a remarkable lineup of speakers who are luminaries in their fields. respective them, we Among have Sri M, an Indian yogi, social reformer, and spiritual guide. Acharya Balkrishna, a renowned scholar of Avurveda and chairman of Patanjali Ayurved. Gabriella Burnel, popularly known as

Gaiea Sanskrit hails from England. She first came into contact with Sanskrit as a little girl hearing it from her parents and later went on to study it at school. Shreegauri Sawant aka Gauri Sawant is a transgender activist from Mumbai, India. She is the director of Sakhi Char Chowghi that helps transgender people and people with HIV/AIDS and many more. The festival offers a diverse range of discussions conducted by spiritual speakers, health educators, and yoga experts. These sessions will delve into various aspects of mindfulness, holistic wellhealth, and being, empowering attendees with knowledge and tools for self-improvement. Experience the captivating music of Rabbi Shergill and Mukhtiyar Ali. Rabbi Shergill's unique blend of rock, Punjabi, and Sufi-style music will leave you spellbound, while Mukhtiyar Ali brings the rich tradition of Sufi singing to life with his soul-stirring melodies. Rajiv Sheth, a perfumery. expert with over two decades of experience, will guide attendees through the world of revealing fragrance, the secrets of this sensory art. Gain insight into the profound depths of Sanskrit and Vedic knowledge Anuradha with Dr. Choudhary, a highly motivated Sanskrit Akshat scholar.

Gupta, national а bestselling author, TEDx speaker, and prolific screenwriter, will unravel the mysteries of his "Hidden Hindu" series.

approach.



In**dia ka festive** mo

iss bar with Son

APPENDIX - 16

[Under the Bye-law No. 34]

The Form of Notice, inviting claims or objections to th

(To be published in two local newspapers have

Mr. Felix Martin D'souza a member of the Elisiu

Co-operative Housing Society Ltd. having, addres

at C. S. 8, Block - C, Wadala Truck Terminal, Wadala - 400037 holding Flat No. A - 1501 in the

building of the society, died on 27-05-2023 without

The Society hereby invites claims or objections fro

the heir or heirs or other claimants / objector or objectors

to the transfer of the said shares and interest of the

deceased member in the capital / property of the society

within a period of 15 days from the publication of this

notice, with copies of such documents and other proofs

in support of his claims for transfer of shares and interes

of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the

period prescribed above, the society shall be free to deal

with the shares and interest of the deceased member in

the capital / property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/

objections, if any, received by the society for transfe

of shares and interest of the deceased member in th

capital/ property of the society shall be dealt with in

the manner provided under the bye - laws of the society

and production of original documents as may be

required for the completion of transfer process. A copy

of the registered bye-laws of the society is available for

inspection by the claimants/ objectors, in the office of the society with the secretary of the society between 10:30

am to 6:30 pm from the date of publication of the notic am to 6:30 pm nom up date of period. for and on behalf of the

Place : Mumbai, Date : 08.11.2023

Place : Wadala, Mumbai Date : 11.11.2023

Elisium Co. Op. Housing Society Lim

Sd/

Secretary

making any nomination.

transfer of the shares and the interest of the Decease

Member in the Capital / Property of the society.

large publication)

NOTICE

Embracing the festive spirit, it is the time of the year when people are eagerly excited to shop to their heart's content. Taking the shopping experience a notch higher, BIG FM, one of the leading radio networks in the country, returns with Season 2 of its celebrated campaign 'Super Duper Dhamaka'. With the tagline 'Khelte Khelte Shopping Karega India', the campaign this year introduces innovative an and dynamic concept a gamified sale that combines the excitement of the stock market with the joy of retail shopping. The radio network has roped in Bollywood star Sonu Sood, who is the face of the campaign and India's next shopping partner. Conceptualised with the aim of helping small-scale retailers build back to better, Super Duper Dhamaka Season 2 takes a step ahead to

make this a rewarding

PUBLIC NOTICE

Sutar by Maharashtra Housing and Area

Development Board (A Mhada Unit)

for the above said room has been lost

misplaced and the same could not be

traceable inspite of best efforts done

by my client and has registered with

report vide Loss report No.34412-2023

The said Seller/s claims that they have

not created any lien or mortgage or any

Any person/s claiming any right, title

and interest of the said Room should

intimate the same in writing along with

documentary proof within 7 days from

the date of publish this notice, if no

claims/ objections are received within

the neriod prescribed. I shall issue No

Claim Certificate as requested by my

client, and thereafter no claims shall be

nature

Sd/

Adv. Rajat K. Singh

Dist. Thane - 401105

(Mob. No.8169875195)

Office No. 138, 1st Floor, Ostwal

Ornate, Bldg, No. 2/A, Near Jain

Mandir, Jesal Park, Bhayander East,

Kashimira Police Station the

other third party right of any

dated 10/11/2023.

entertained

Place: Mumba

Date: 11/11/2023

Housing Finance Limited.

Mumbai

experience for all. The campaign offers an enhanced user interface with engaging gamification elements. The website, www. superduperdhamaka. com, is designed to be visually appealing and easy to navigate, and features a bar displaying various price points, from lowest to the highest for the products listed. Adding an exciting element. users will have to catch the lowest price point in an engaging gamified manner, akin to a video game. For retailers, the campaign holds the promise of increased product visibility, encouraging user engagement. Once the user

registers, Sonu Sood will be the shopping partner for the entire experience. He will explain the entire concept of the Super Duper Dhamaka sale and help them navigate the platform. Offering a more personalised experience, Sonu Sood will engage users by

enquiring about their product preferences amongst a host of categories, while also providing information about the best offers available in particular areas. QR codes will also be present in stores which users can scan and lucky few will stand a chance to win bumper prizes. Speaking about the campaign, Sunil Kumaran, COO, BIG FM, said, "Super Duper Dhamaka is our endeavour to provide small scale retailers with a platform that helps increase their reach resulting in sales and which makes shopping an easy experience for the users as well. After the stupendous success of the first season, we are excited to bring back season 2 with Sonu Sood as the face of the campaign. This year we have completely gamified the entire experience making it extremely interactive for the users whilst highlighting the best deals they can secure" Actor Sonu Sood

said, "I am excited to associate with BIG FM for a campaign that promotes and helps small businesses in such a unique manner. Super Duper Dhamaka aims at giving a rewarding shopping experience the consumers to I am thrilled and become their to shopping partner for this fun, creative and seamless engagement. This is my first stint associating with the brand and I am looking forward to engage with my fans through this medium.' BIG FM Super Duper Dhamaka Season 2 is presented by Anchor by Panasonic, copowered by Bikaji and our trading partner, Avadhut Sathe Trading Academy. The campaign combines the local reach of radio with gamification to give advertisers and consumers a neverbefore opportunity. It is being extensively promoted on-air and across digital and social media platforms of BIG FM.

CHANGE OF NAME I Priyanka Vinod Shirke is legally needed Spouse of no. 14581741N Ex NK . Shirke Vinod Vishnu Ex Servicemen Indian Army Notice is HEREBY given on behalf of and Presently Resident of At Post Mundha my client Mr. Shivam Rai, Mr. Shubham Rai, Mr. Rishab Rai, who has purchased Tehsil- Guhagar, District-Ratnagiri Pincode - 415719 | have changed my property bearing addressed at Room no. - C 3, Ground Floor, Panchpakhadi Name from Smt. Ranjana V. Shirke to Smt. Parishram CHSL, Plot no. CD-40, Veel Privanka Vinod Shirke & Old Date Of Birth Savarkar Nagar, Thane West - 400604 from Ms. Prerna Narendra Birwadkar as per discharged Book 15/11/1975 and As Per PPO 28 years, To New Date Of Birth & Mrs. Prajakta Nikhil Ghavnalkar and 04/09/1975 as per affidavit Dated ntends to take loan from Capri Global 10/11/2023. Date: 11/11/2023 Place : Mumbai The Original Allotment Letter and Possession Letter allotted to Mr. Jafa Kahum Beg alias Madhukar Shankar



INDSOYA LIMITED CIN: L67120MH1980PLC023332 Registered office : MITTAL ENCLAVE BLDG- 6 AWING A-1 GR. FLR. JUCHANDRA. Juchandra, Thane, Vasai, Maharashtra, India, 401208. Tel No.: (022) 22852796-97-99, Email ID. info@indsoya.com Website: www.indsoya.com EXTRACT OF STANDALONE UNAUITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2023 (Rs. in Lakhs Quarter Quarter Quarter Year to Year to Year Date Date ended ended ended ended 30-06-2023 figures for 30-09-2023 30-09-2022 figures fo 31-03-2023 current previous PARTICULARS period year ended ended 30-09-2023 30-09-2022 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Total Income from operation (net) 2.22 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or -2.55 -4.63 -1.17 -7.18 -4.31 -7.33 extraordinary items Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or -2.55 -4.63 -1.17 -7.18 -4.31 -7.33 extraordinary items) Total Comprehensive -2.55 -4.63 -1.17 -7.18 -4.31 -7.33 ncome Earing Per Share for continuing and liscontinued operations)

Praveg Limited Announced Q2 & H1 FY24 Results

: proactive Ahmedabad Praveg Limited (BSE - The introduction of

531637), India's leading eco-responsible luxury company, resorts reported its unaudited Financial Results for year-on-year increase the second quarter of in depreciation and fiscal year 2023-24 (Q2 FY24). The current by over 68.50%. This quarter experienced a decrease in demand due to seasonal factors, capital expenditures resulting in a 15.29% decline in our total income compared to the same quarter last in year. Moreover, our EBITDA margins have narrowed down due to the elevated operational costs associated with our upcoming project With developments. 6 properties now operational and 12 more in the pipeline, Company the is anticipating strong growth during the second half of the year. company depreciates To reduce the impact and amortizes nonof seasonal earnings fluctuations Praveg is investing in resort and hotel properties that will remain operational around the year.

The recent opening of two charges beach resorts in Daman and Diu exemplifies this

new resorts in both the previous and current financial year has resulted in a amortization charges uptick can be attributed the substantial to associated with the development of new properties resort Q2 FY24. The focus remains on identifying avenues for expense optimization operational and refinement to drive financial improved performance in the upcoming quarter. Notably, the company attained a robust EBITDA margin of 30.6% in Q2 FY24. Additionally, the permanent structures equipment and used in resort construction over a shorter span of

five years, resulting company's in higher non-cash against profits compared to industry standards.

					-	Net profit/(Loss
PUBLIC	C NOTICE	FOR ADV	ERTISEM	ENT		and/or Extraord
PUBLIC	NOTICE to w	homsoever	it may con	cern		Net profit/(Loss
This is to inform the Genera	Public that t	the followin	a share cert	tificate of CI	PLA I imited	and/or Extraord
registered office, (Cipla Hou						Total Comprehe
Parel, Mumbai, Maharashtra,						Profit / (Loss) 1
sent to Sushma Kesarwani ha						Comprenensive
This share certificate has bee						Equity Share C Reserves (excl
This share certificate has bee					Bi-dia attain	Audited Balanc
Name of the Shareholder/s	Folio No.	No/s	shares	Distinctive No. FROM		Earnings Per S
					No. TO	discontinued or
SUSHMA KESARWANI	CIP0007441	500757	2250	71753081	71755330	(a) Basic
The Public are hereby cau	tioned again	st nurchas	ing or deali	ng in any y	av with the	(b) Diluted
above referred share certifi						NOTES:
share certificate should loc transfer agents KFin Techn Plot No.31 & 32, Gachib	lge such cor ologies Limi	nplaint with ted (Unit: C	h the Ćomp CIPLA Limit	any or its R ed) Seleniu	egistrar and m, Tower B,	1. The above is 33 of the SE the stock Ex
Hyderabad – 500 032, Tel						2. The above re
which no claim will be enter Share Certificate.						3. The results of Corporate
Place : Mumbai					ESARWANI	Place : Mumbai
Date : 11-11-2023					nareholder)	Date : 11.11.20

Regional Office: : 1st Floor, Wilson House, Old Nagardas Road, Near Amboli Subway, Andheri East, Mumbai. 400069 & Its Various Branches in Maharashtra **POSSESSION NOTICE**

NOTICE Late MR. RAJU KUNJAPPY, Co-owne

of Flat No. B/504, Flifth floor, Ruby, in Rajhans Dreams Co-op. Hsg. Soc. Ltd., Behind Bishops House Heritage City, Stella, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist.

Palghar, died on 12/05/2021 without

making any WILL or Nomination. Late **MR. RAJU KUNJAPPY** was the

member of Raihans Dreams Co-op. Hsg

Soc. Ltd. The society intends to transfer

the shares of the deceased in the said Flat in the name of his wife SMT. SARAMMA

RAJU KUNJAPPY & his Son MR. RIJU

RAJU KUNJAPPY. The other legal he

of the deceased have given their NOC for the same. Claims / Objections are hereby

invited from the heir or heirs or other claimants/Objector or objections to the

Transfer of the said Shares and interest of

the deceased member in the capita

property of the society within a period of 14 days from the publication of this notice,

with copies of such documents and other

proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and

capital/property of the society, or to us at

the below mentioned address. If no

claims/objections are received within the

period prescribed above, the shares and

interest of the deceased member in the

Capital/property of the society shall be transferred in the name of SMT. MANOHAR KUNWAR ARJUN PUROHIT & MR. YUVRAJ

ARJUNSINGH PUROHIT without any

will be deemed to have been waived or

Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal.

Vasai, Dist. Palghar - 401 202. Mob: 9890079352 Date:11/11/2023

HDB FINANCIAL HDB FINANCIAL SERVICES LIMITED

Advocate Parag J. Pimple S/4, Ground floor, Pravin Palace,

abandoned permanently

erence to any such claim & the same

nterest of the deceased member in the

Whereas, The Authorized Officer of HDB Financial Services Limited, Under The Securitization And Reconstruction of Financial Asset And Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) And In Exercise of Powers Conferred Under Section 13(2) Read With Rule 3 of The Security Interest (enforcement) Rules, 2002 Issued Demand Notice To The Borrower/s As Detailed Hereunder, Calling Upor The Respective Borrowers To Repay The Amount Mentioned In The Said Notice With All Costs. Charges And Expenses Till Actual Dat Of Payment Within 60 Days From The Date of Receipt of The Same. The Said Borrowers/ Co Borrowers Having Failed To Repay The Amount, Notice Is Hereby Given To The Borrowers/ Co Borrowers And The Public In General That The Undersigned In Exercise of Powers Conferred On Him Under Section 13(4) of The Said Act R/w Rule 8 of The Said Rules Has Taken Symbolic Possession of The Property Described Hereunder of The Said Act On The Date Mentioned Along-with. The Borrowers In Particular And Public In Genera Are Hereby Cautioned Not To Deal With The Property And Any Dealings With The Property Will Be Subject To The Charge of Hdt Financial Services Limited, For The Amount Specified Therein With Future Interest, Costs And Charges From The Respective Date Details of The Borrower And Co-borrower Under Scheduled Property, With Loan Account Numbers Uic No. Outstanding Dues, Date of Demand Notice And Possession Information Are Given Herein Below:

1. NAME AND ADDRESS OF THE BORROWER, CO-BORROWER'S / GUARANTOR'S, 2. LOAN ACCOUNT NO. 3. SANCTIONED LOAN AMOUNT 4.DETAILS OF THE SECURITIES 5. DATE OF DEMAND NOTICE, 6. CLAIM AMOUNT IN INR. 7. DATE OF POSSESSION

1. Borrower and Co-Borrowers: 1. Padmavati Gold, Add.: Sai Deep Palace Block No A-993/1985 Shop No 4 Kailash Colony Ulhasnagar 421005 Ulhas Nagar-421005 Maharashtra, And Also Add. : Flat No 205, 2nd Floor, Atlas Building, Reliance Residenc Shiv Mandir Road Ambernath East Ambarnath-421501, 2. Pravin Ghewarchand Jain, Add. : Sai Deep Palace Block No A 993/1985 Shon No 4 Kailash Colony Ulhas Naoar Maharashtra- 421005. 3. Lata Pravin Jain, Add. : Flat No 205, 2nd Floor, Atla: Building Reliance Residency, Shiv Mandir Road Ambernath East Ambarnath Maharashtra- 421501, 2) Loan Account Number 13507114. 3) Loan Amount in INR: Rs.2475000/- (Rupees Twenty Four Lakhs Seventy Five Thousand Only). 4) Detail Description of the Security:- All Piece And Parcel of Flat No. 205 (Admeasuring 611 Sq Ft. Carpet Area) On 2nd Floor In The Building Called A Atlas Building In Reliance Residency of The Atlas Co-op Housing Society Situated At Survey No 58, Hissa No. 1(A), Near Old Shiv Mandir, Village Pala, Ambernath East, Thane- 421501 Boundaries : North : Ulhas River Road, South : Open Plot, East : Shiv Darshan, West : Fortune, 5) Demand Notice Date: - 16.08.2023. 6) Total Amount due in INR: Rs.2188838/- (Rupees Twenty One Lakh Eighty Eight Thousand Eight Hundred & Thirty Eight Only) as of 11.08.2023 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc. 7) Date of Possession: - 08-11-2023

The Borrower's Attention Is Invited To Provisions of Sub-section (8) of Section 13 of The Act. In Respect of Time Available. To tedeem The Secured Asset. 2. For Any Objection And Settlement Please Contact : Ms. Mitali Adukia Mob 9987911180/Ms. Tejaswir Harsha Mobile No:- 9619709109 and collection area manager Mr. Ajay More, 9820521727, At HDB Financial Services, 1 st floc wilson house Old Nagardas road near amboli subway Andheri east-400069.

SD/- For HDB Financial Services Limited- Authorised Signator

SHREE SALASAR INVESTMENTS LIMITED (Regd. Office: 404, Niranjan, 99 Marine Drive, Marine Lines, Mumbai - 400 002) Email Id: vistaurban@gmail.comWebsite: www.shreesalasar.in

CIN No. : L65990MH1980PLC023228 Tel No. : 022-22852797 Fax No. : 022-66324648 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

					(Rs. In Lacs)
		Standalo	ne		Consolidate	ъ
Particulars	Quarter ended 30.09.2023	Half Year ended 30.09.2023	Quarter ended 30.09.2022	Quarter ended 30.09.2023	Half Year ended 30.09.2023	Quarter ended 30.09.2022
Total Income from operations (net)	44.60	58.44	12.93	253.67	850.74	96.03
Net profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items*)	40.74	48.27	11.01	10.61	38.59	2.91
Net profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	40.74	48.27	11.01	10.61	38.59	2.91
Net profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	38.84	44.77	9.81	5.06	18.84	1.71
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other						
Comprehensive Income (after tax)]	38.84	44.77	9.81	5.06	18.84	1.71
Equity Share Capital	590.20	590.20	540.20	590.20	590.20	540.20
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						
Earnings Per Share (of Rs. 10/ each) (for continuing and discontinued operations) -						
(a) Basic	0.66	0.75	0.18	0.09	0.32	0.03
(b) Diluted	0.66	0.75	0.18	0.09	0.32	0.03
NOTES:						
 The above is an extract of the detailed format of Quarter and 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirer 						

change Websites www.bseindia.com and on the company's website www. shreesalasar.in

esults have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 09, 202

of the Quarter and half year ended September 2023 are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) notified by Ministry For Shree Salasar Investments Limiter

		Sd/-
OLIOUMA KEGADWANI		Shailesh Hingarh
SUSHMA KESARWANI		Managing Director
(Name of shareholder)	Date : 11.11.2023	(DIN No : 00166916)

Note

Place: M Date: 10t

Place : Thane Date: 11/11/2023

(of Rs. 10/- each) Basic and Dilute

a) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter ended 30 September 2023 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015.The full format of Financial Result for the quarter ended 30 September, 2023 are available on the stock exchange website (www.bseindia.com) and Company's website www.chitradurga.co.in

-1.16

-0 64

0	For INDSOYA LIMITED
	Sd/-
	Lalita Mutreja
umbai	Director
h November. 2023	DIN: 07514392

-0.29

-1.08

-1.08

-1.83

Re	VENTURA (gd Office: 'I-Think Techno Campus', B-Win Thane (West) - 400607; Website: https:// CIN: L6: EXTRACT OF STANDALONE & CO FOR THE QUARTER	g, 8 th Floor, venturagua 5100MH19 DNSOLIDA	, Pokhran F ranty.com; 84PLC034	Road No. 2 E-Mail: in 106 UDITED FI	, Off Easte vestors.vgl	@ventura1	.com
		SI		NE	со	NSOLIDAT	ED
Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year ended 30.09.2023 (Unaudited)	Quarter ended 30.09.2022 (Unaudited)	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year ended 30.09.2023 (Unaudited)	Quarter ended 30.09.2022 (Unaudited)
1	Total Income from operations	151.10	154.39	3.21	6,445.16	11,482.32	5,567.76
2	Net Profit/(Loss) for the period(before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	142.85	138.36	(5.32)	2,567.41	4,013.89	1,727.56
3	Net Profit/(Loss) before Tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items)	142.85	138.36	(5.32)	2,567.41	4,013.89	1,727.56
4	Net Profit / (Loss) for the period after Tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	142.85	138.36	(5.32)	1,932.43	3,077.21	1,321.65
5	Total Comprehensive Income for the period Comprising Profit/Loss for the period (after tax) and Other						
	Comprehensive Income (after tax)	142.85	138.36	(5.32)	1,929.67	3,071.69	1,302.91
6	Equity Share Capital	314.98	314.98	314.98	314.98	314.98	314.98
7	Reserves(excluding revaluation reserves)	-	-	-	-	-	-
8	Earnings per Share (of Rs. 10/-each)						
	(before extraordinary items) (for continuing						
	and discontinued operations)						
	1. Basic :	4.47	4.33	(0.17)	51.38	8287	34.31
	2. Diluted :	4.47	4.33	(0.17)	51.38	82.87	34.31
No	tes :						

The above consolidated and standalone financial results for the quarter and half year ended September 30, 2023 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the company at its meeting held on November 10, 2023. These consolidated and standalone financial results have been prepared in accordance with the recognition

and measurement principles laid down in Indian Accounting standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued there under and the other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended. The following Subsidiaries have been considered for the purpose of preparing Consolidated Financials

Results as per Ind AS 110 on "Consolidated Financial Statements".

Name of the Entity	Nature of Relationship	Extent of holding as on 30th September 2023	
Ventura Securities Limited	Subsidiary	88.29%	
Ventura Allied Services Private Limited	Step down Subsidiary	88.29%	
Ventura Commodities Limited	Step down Subsidiary	88.29%	
Kashmira Investment and Leasing Private Limited	Subsidiary	50.82%	

3 The Board of Directors of Ventura Securities Limited (Subsidiary Company) and Ventura Allied Services Private Limited (Step Down Subsidiary) in their respective Board Meetings held on 30th May 2023 have proposed & approved a Scheme of Arrangement for merger of the Step Down Subsidiary into the Subsidiary

Company subject to Regulatory & other approvals. The Company operates in a Single Segment i.e. Investment Activity. Hence disclosure requirement as per Annexure IV of SEBI circular reference no. CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015 as mentioned in Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 is not

applicable. Previous periods figures have been regrouped/reclassified wherever necessary. FOR VENTURA GUARANTY LIMITED

Sd/-	L
HEMANT MAJETHIA	L
WHOLE - TIME DIRECTOR	L
DIN: 00400473	

(Rs. In Lakhs except EPS)

on 31st March

2023

Half year Corrosponding Year ende

Quarte

ended 30th

Sept 2022

ended 30th Sept

2023

(Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited)

ललित पाटील प्रकरणात राज्य सरकारकडून चालढकल - आ. रवींद्र धंगेकर

SHREE SALASAR INVESTMENTS LIMITED

(Regd. Office: 404, Niranjan, 99 Marine Drive, Marine Lines, Mumbai - 400 002)

Email Id: vistaurban@gmail.comWebsite: www.shreesalasar.in

CIN No. : L65990MH1980PLC023228 Tel No. : 022-22852797 Fax No. : 022-66324648

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

Quarter

ended 30.09.2023

44.60

40.7

40.74

38.84

38.84 590.20

0.66

The above is an extract of the detailed format of Quarter and Half Year ended September 30,2023, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of Quarterly Financial Results are available or

2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 09, 2023

3. The results of the Quarter and half year ended September 2023 are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) notified by Ministry

Standalone

Quarter

ended 30.09.2022

12.93

11.0

11.01

9.81

9.81 540.20

0.18

Half Year

enaea 0.09.2023

58.44

48.27

48.27

44.77

44.77

0.75

590.20

राज्य सरकारकडून चालढकलपणा सुरू असून, ललित 🔰 ९ महिने ललित पाटील हा ससून रञ्ग्णालयात होता. या आणि ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना वाचवले जात असल्याचा आरोप आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला. ही शासनाची आणि पूणे पोलिसांची नाचक्की आहे असे देखील ते म्हणाले. तसेच या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.

पोलिस आयुक्त आणि तपास अधिकारी यांची भेट घेत 🔰 असा आरोप देखील त्यांनी केला.

Particulars

Net profit/(Loss) for the period before tax, Exceptional and/or Extraordinary items*) Net profit/(Loss) for the period before tax (after Exceptional

and/or Extraordinary items*) Net profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*) Total Comprehensive Income for the period [Comprising

Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the

Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/-- each) (for continuing and discontinued operations) -

Profit / (Loss) for the period (after tax) and Other

Total Income from operations (net)

(a) Basic (b) Diluted

of Corporate Affair

Place : Mumba

Date : 11.11.2023

NOTES:

पुणे, दि. १० : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणामध्ये त्यांना या प्रकरणाचा तपास गतीने करावा, असे सांगितले. काळात ललित पाटीलने कोणाकोणाला पैसे दिले, कोणाला सोने दिले ? याची रिकव्हरी करा. पण, पोलिस शासनाच्या दडपणाखाली असल्याने या प्रकरणाचा तपास गतीने करत नाहीत. वास्तविक, आजवर ललित पाटील प्रकरणात अधिष्ठाता सोबतच इतर सर्व आरोपींना अटक व्हायला पूढे बोलताना धंगेकर यांनी, दोन दिवसांपूर्वी मी हवी होती. मात्र, याबाबत गृहमंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या

Quarte

ended 0.09.2023

253.67

10.6

10.61

5.06

5.06 590.20

0.09

	Registered Office: 805,8th Floor 'A' Wing,Corporate Avenue,Sonaw Telefax:022-26856703,#email id: jumbofin@hotmail.com, #			
	EXTRACT OF UNAUDITED FINANC FOR THE QUARTER ENDED 30TH SE			
Sr.		Quarte	r Ended	Year Ended
No.		30.09.2023 (UnAudited)	30.09.2022 (UnAudited)	31.03.2023 (Audited)
1	Income from operations (net)	14.08	14.95	74.12
2	Other Income	3.79	87.37	202.74
3	Net profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	(25.34)	67.95	73.39
4	Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(25.34)	67.95	73.39
5	Net profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(25.34)	67.95	63.37
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive			
١	Income (after tax)	45.30	120.15	(124.34)
7	Equity Share Capital (Face value per share Rs. 10/-)	487.68	487.68	487.68
8	Reserves excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year*	-	-	-
9	Earnings Per Share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations)			
	- Basic	0.93	2.46	(2.55)
	- Diluted	0.93	2.46	(2.55)
No	te: The above is an extract of the detailed format of Quarterly Finar Begulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure)			

JUMBO FINANCE LIMITED

CIN: L65990MH1984PLC032766

nde 2015. The full Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the standalone financial results for the quarter ended 30th September, 2023 are available on stock ww.bseindia.com) and on Company's website (www.jumbofinance.co.in) For and on behalf of Board of Dira

Place: Mumba Date: 10th November, 2023

(Rs. In Lacs)

Quarter

ended 0.09.2022

96.03

2.9

2.91

1.71

540.20

0.03

Sd/ Shailesh Hingarh

Managing Director (DIN No : 00166916)

Consolidated

Half Year

engeg 30.09.2023

850.74

38.5

38.59

18.84


18.84 590.20

0.32

For Shree Salasar Investments Limited

जाहीर सूचना

सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, **दुकान क्र**. १२, तळ मजला, बिल्डींग क्र. सी - १२ / १३, अंजली शांती नगर को. ऑ. हौ. सो. लि; सेक्टर ८, शांती नगर, मीरा रोड (पू), जि. ठाणे ४०११०७, ही मिळकत आमचे अशील श्री. अशोक एन. कोळी यांच्या मालकीची आहे. मध्यंतरीच्या काळात आमच्या अशिलांच्या हातून मे. शांतीस्टार बिल्डर्स आणि श्री. अलमेलू रमण अय्यर आणि श्री. नुरानी सिथारमण रमण यांच्यामध्ये झालेला दि. २१/१०/१९८९ रोजीचा वरील मिळकती संबंधीचा करारनामा सोबत अंजली शांती नगर को.ऑ.हौ.सो.लि. , यांनी बहाल केलेले भाग पत्रक गहाळ झालेले आहे. तरी या बाबत जर कोणाची काहीही हरकत , दावे असल्यास ती आमच्या खालील पत्त्यावर ७ दिवसांचे आत नोंदवावी. तसे न केल्यास आमचे अशील पुढील कारवाई पूर्ण करतील, आणि या विषयी कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घावी. मंदार असोसीएट्स ॲड्व्डोकेट्स पत्ता: बी – १९, शांती शोप्पिंग सेंटर,



Jumbo Finance Limited Sd/-Chairman and Managing Director

1354.43	691.70	2046.39	1110.47	2,531.80
) 112.62	152.39	265.01	48.92	35.60
112.62	152.39	265.01	48.92	35.60
91.92	126.92	218.88	38.82	23.69
563.89	703.14	1267.06	434.26	176.83
487.14	487.14	487.14	487.14	487.14
-	-	-	-	4450.51
	 112.62 112.62 91.92 563.89 	 i) 112.62 152.39 112.62 152.39 91.92 126.92 563.89 703.14 	112.62 152.39 265.01 112.62 152.39 265.01 112.62 152.39 265.01 91.92 126.92 218.88 563.89 703.14 1267.06	i) 112.62 152.39 265.01 48.92 112.62 152.39 265.01 48.92 91.92 126.92 218.88 38.82 563.89 703.14 1267.06 434.26

DHANLAXMI COTEX LIMITED

CIN: L51100MH1987PLC042280 Regd. Off: 285, 2nd Floor, Jhawar House, Princess Street, Mumbai - 400002 PHONE : 022-4976 4268 | Website : www.dcl.net.in

E-mail : dcotex1987@gmail.com / accounts@dcl.net.in

Extract of Standalone Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023

Quarter

ended 30th Sept

2023

Quarter

ended

30th June

2023

BSE Code: 512485

Basic

Diluted

Place : Mumbai.

Date: 11.11.2023

Particulars

The Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended 30th Sept 2023 were reviewee by the Audit committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 10th Novembe 2023

1.89

1.89

2.61

2.61

4.49

4.49

0.80

0.80

0.49

0.49

- The Limited Review of the above result for the quarter half year ended 30th Sept 2023 has been carried out by the Auditor in accordance with Regulation 33 of the SEBI's(LODR), Regulation, 2015. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015
- (IIID-AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised acounting practices and policies to the extent applicable begining from April, 2017.
- The prior period's figures have been regrouped or reclassified wherever necessary to conform to current period's classification.
- classification. To have better control and evaluation of cost efficiency, the Board of Directors of Company has decided to report the results as Fabrics, Share Trading, Steel Trading & Other Income Separately. The above is an extract of the detailed format of quarterly ended Financial Results filed with the Stock Exchanges under Requirements). Regulations, 2015. The full format of the quarter and half year ended 30.09.2023 Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.dcl.net.in). For Dhanlaxmi Cotex Limited

Sd/-Mahesh S. Jhawar

(Whole Time Director) DIN: 00002908

ATCOM TECHNOLOGIES LIMITED

CIN: L29299MH1983PLC054224

Regd. Office: 5, Sannidhan, Plot No. 145 Indulal D Bhuva Marg, Wadala, Mumbai - 400031 . Tel No: 022-35566211 Email: contact@atcomtech.co.in Website : www.atcomtech.co.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2023

	0	uarter ender	4	Half Yea	r ended	Year end
PARTICULARS	30.09.2023	30.06.2023			30.09.2022	31/03/20
Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.0
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3.97)	(8.73)	(1.63)	(12.70)	(8.72)	(17.5
Net Profit / (Loss) for the period	(3.97)	(8.73)	(1.63)	(12.70)	(8.72)	(17.5
Total Comprehensive Income for the period	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.0
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each)	1,534.00	1,534.00	1,534.00	1,534.00	1,534.00	1,534.0
Other Equity excluding Revaluation Reserves	-	-	-			
Earnings per share (of Re. 1 each) (Not Annualised)	(0.003)	(0.006)	(0.001)	(0.008)	(0.006)	(0.01
Basic & Diluted	(0.003)	(0.006)	(0.001)	(0.008)	(0.006)	(0.01
EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED F	INANCIAL RES	ULTS FOR THE	QUARTER EN	IDED SEPTEME	3ER 30, 2023	(Rs in La
	C	uarter ende	ł	Nine Mon	ths Ended	Year en
PARTICULARS	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31/03/2
Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.
"Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)"	(4.01)	(8.73)	(1.63)	(12.74)	(8.73)	(17.5
Net Profit / (Loss) for the period	(4.01)	(8.73)	(1.63)	(12.74)	(8.73)	(17.5
Total Comprehensive Income for the period	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each)	1534.00	1534.00	1534.00	1534.00	1534.00	1534.0
Other Equity excluding Revaluation Reserves						
Earnings per share (of Rs. 10/- each) (Not Annualised)	(0.003)	(0.006)	(0.001)	(0.008)	(0.006)	(0.01
	(0.003)	(0.006)	(0.001)	(0.008)	(0.006)	(0.01

on Friday, November 10, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the aforesaid results

2 The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended September 30, 2023. The detailed consolidated financial results for the said period, filed with the Stock Exchange pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, are available on the Stock Exchange's website ww.bseindia.com.www.nseindia.com) and the Company's website (www.atcomtech.co.in)

For Atcom Technologies Limited
Sd/-
Vikram Doshi
Chairman & Managing Director

Date : November 10, 2023

Place : Mumbai



परिशिष्ट-१६ (उपविधी क्र.३४ अन्वये) ोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित् हस्तांतरणास आक्षेप किंवा दावा मागविण्याच्या सूचनेचा नमुना (मोठे प्रकाशन असणाऱ्या दोन स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित करावयाचे) जाहीर सूचना

the stock Exchange Websites www.bseindia.com and on the company's website www. shreesalasar.in

श्री. फेलिक्स मार्टीन डिसोझा हे एलिझीयम को–ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: सी.एस.८, ब्लॉक सं वडाळा ट्रक टर्मिनल, वडाळा-४०००३७ या सोसायटी सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लं क्र.ए-१५०१ चे धारक आहेत, यांचे २७.०५.२०२३ रो कोणतेही नामांकन न करता निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकड काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य स्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींस गिविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर कार्ह दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्च सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाः गेसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवह करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स तसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटी प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनस त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृ उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरित सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सव सचना प्रसिध्दीच्या तारखेपासन कालावधी समाप्तीच्य गरखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.३०

सायं.६.३० पर्यंत उपलब्ध आहेत. च्या वतीने व करित एलिझीयम को-ऑपरेटिव्ह हौसिं सोसायटी लिमिटे सही/

मा. सचिव

दिनांक: ११.११.२०२३ काणः वडाळा. मंबई

जाहिर सूचना याद्वारे सचना देण्यात येत आहे की, माझे अशिल

श्रीमती अफरोज अफजल खान आणि श्री. अफजल रशीद खान हे फ्लॅट क्र.७, तिसरा मजला,



कॉपॉरेट ओळख क्रमांक : एल२४१००एमएच१९१४पीएलसी०८२६०९ नोंदणीकृत कार्यालय: ४०८, कॉपॉरेट अव्हेन्यू, सोनावाला रोड, उद्योग भवन जवळ, गोरेगाव पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००६३, भारत. दूरध्वनी: +९१-२२-४६०६५७७० वेबसाईट: www.deepdiamondltd.co.in, ई-मेल: info.deepdiamondltd@gmail.com

वित्तीय वर्ष २३-२४च्या १ल्या अतिरिक्त सर्वसाधारण सभेकरिता भागधारकांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, दिप डायमंड इंडिया लिमिटेड (कंपनी) ची वित्तीय वर्ष २३-२४ च्या ०१ल्या अतिरिक्त सर्वसाधारण सभा (ईजीएम) शुक्रवार, ०८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११:३० वा. व्हिडिओ कॉन्फरस्सिंग (व्हीसी)/ अन्य दृकश्राव्य माध्यम(ओएव्हीएम) द्वारे सामान्य परिपत्रक २/२०२२ आणि १९/ २०२१ चे पालन करून. सहकार मंत्रालय (एमसए) द्वारे जारी केलेली इतर परिपत्रके आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआरआयपी/२०२२१६ दिनांक १३ मे २०२२ रोजी सेबी द्वारे जारी केलेले परिपत्रक यापुढे एकत्रितपणे 'परिपत्रक' म्हणून संदर्भित) आणि इतर सर्व लागू कायदे, व्यवसायांवर विचारविमर्श करण्याकरिता, ईजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे आयोजित केली जाईल. ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांना १० नोव्हेंबर २०२३ रोजी एजीएमच्या सचनेच्या इलेक्टॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत. सदस्यांनी लक्षात ठेवावे की ईजीएमची सुचना कंपनीच्या https://www.deepdiamondltd.co.in/investors.html या वेबसाइटवर आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com य वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिली जाईल. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे ईजीएम मध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात. ईजीएम मध्ये सामील होण्याच्या सूचना ईजीएम च्या सूचनेमध्ये दिल्या आहेत, व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या मोजण्याच्या उद्देशाने गणना केली जाईल.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ चे पालन करून, सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० नुसार वेळोवेळी सुधारि केलेले, सेबी (एलओडीआर) चे नियमन ४४ आणि सचिवीय प्रमाण-२ द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवर इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ईजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याकरिता नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत कंपनीला रिमोट ई-व्होटिंग सुविधा ('रिमोट ई-व्होटिंग') प्रदान करण्यात आनंद होत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी ईजीएम ('ई-व्होटिंग') दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा , दान करत आहे. रिमोट ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया ईजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे, संबंधित माहिती खालीलप्रमाणे आहे :-

- ईजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर विचारविमर्श इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे केला जाऊ शकतो;
- रिमोट ई-मतदान मंगळवार, ०५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०९:०० (भाप्रवे) रोजी सुरू होईल;
- रिमोट ई-व्होटिंग गरुवार, ०७ डिसेंबर २०२३ रोजी सायं.५:०० वा.(भाप्रवे) समाप्त होईल:
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा ईजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख शुक्रवार, ०१ डिसेंबर २०२३ आहे;
- कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि ईजीएम ची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेपर्यंत शेअर्स धारण करते, र्त शुक्रवार, ०१ डिसेंबर २०२३ evoting@nsdl.com issuer/RTA या ई-मेल वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळव शकते. तदस्यांनी हे लक्षात घ्यावे की:
- अ. रिमोट ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएल द्वारे मतदानाची उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्याल नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही;
- ईजीएममध्ये मतदान करण्याची सुविधा एनएसडीएलद्वारे ई-व्होटिंगद्वारे उपलब्ध करून दिली जाईल;
- क. ईजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील ईजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नाही; ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत कट-ऑफ तारखेला नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल

दि. ११ .११ . २०२३ ठिकाण : मीरा रोड दिप डायमंड इंडिया लिमिटेड

रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७.

अफजल रशीद खान हे फ्लॅट क्र.७, तिसरा मजला,	1 .	ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.														
सी-विंग, इमारत क्र.५, करीमी पार्क कोहौसोलि.,		ज असल्यास, सदस्य https://www.evoting.nsdl.com/	(= जा जाराजो	न निशामानीज	मन्त्रणंगची ज	तंत्रम निज्ञाने -	ज्याने मध्य (म	गामग्र) आणि		SUDITI INI			ITED			all.
जोगेश्वरी (प.), मुंबई - ४०० १०२ येथील निवासी	राक	ा असल्यास, सदस्य mups.//www.evoung.nsul.com/ स्यांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकत	তথা ভাওপলাও বাব বিবা	omail at	evoting@	halt laalter v	गाणार प्रश्न (ए जन्म कीनेजन	फएक्यू/आणि जग्म जिंजा			9101MH1991P				. 6	
सदनिका श्री.जावेद इस्माईल रोशन यांच्याकडून		earender and the second s								REGD. OFF : C-253/254, MIDC, TTC INDL.				JMBAI - 400 70	5. 🐂	<u>91 – –</u>
खरेदी करण्याचा मानस आहे. ज्याचे क्षेत्रफळ अंदाजे	Inte	J.ueepulamonuluu@gmail.com at stiedat addisi	. संपर्क साधा ज	मा इलक्ट्रानिक	माध्यमाद्वार मत	दानाशा संबाधत				TEL: 67368600/10 E-ma						
४३० चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र असलेले भाग प्रमाणपत्र						0		तीने व करिता		Extract of Un-audited Statemer						
क.२६ असलेले विशिष्ट क.अनुक्रमे १२७ ते १३१						ादप	। डायमड इन	डेया लिमिटेड		for the Second Quarter (3 mont	hs) / Half Ye	arly period e	ended 30th S			
x. २५ असरारा वाराष्ट्र x. अनुक्रम २२७ त २२२ (रु. ५०/- प्रत्येकीचे पूर्णपणे भरणा केलेले समभाग),								सही / -	A) Co	nsolidated				(Rs. in L	akhs except ea	rning per shar
(२. २०) - त्रायकाय पूर्णपण मरणा फराल सममान), अंधेरी विभागाचा सी.टी.एस.क्र.५०६/०४ नोंदणी								त लाल न्याती	Sr.		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)
जवरा विमानाचा सा.टा.एस.क्र.५०५/०४ नादणा जिल्हा आणि मुंबई शहराचा उपजिल्हा.		ांक : ११ नोव्हेंबर २०२३						ीय संचालक	No.	Particulars	Quarter	Quarter	Quarter	Half Year	Half Year	Year
जिल्हा आणि मुंबई शहराचा उपाजल्हा. सर्व व्यक्तिस वरील फ्लॅट परिसराच्या संदर्भात विक्री,	ठिव	काणः मुंबई					•	०९६०८००५	1.00		ended	ended	ended	ended	ended	ended
		पत्ता: ४०८, कॉर्पोरेट अव्हेन्यू विंग-ए सं	तोनावाला रोड,	गोरेगाव पूर्व, ह	छठ. उद्योग भवन	1 मुंबई-४०००६	ş			741	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
देवाणघेवाण, गहाण, ट्रस्ट, बोजा, शुल्क,									(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
धारणाधिकार, भेट, वारसा, देखभाल, ताबा, किंवा इतर कोणत्याही स्वरूपाच्या मार्गाने कोणताही दावा									1	Total income from operations (net)	1,969.03	1,950.68	2,884.31	3,919.71	5,954.90	11,652.3
		व्हेन्च्र	युरा गॅरंर्ट	ो लिमिटे	ड				2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax,						
असल्यास, तथापि, येथे प्रकाशित झाल्याच्या	<u>×</u>						<u> </u>		 	Exceptional and/or Extraordinary items)	(445.85)	(101.53)	(267.17)	(547.38)	(264.01)	(1,662.9
तारखेपासून ७ दिवसांच्या आत त्याच्या समर्थनार्थ	नाद	दणीकृत कार्यालय : आय-थिंक टेक्नो कॅम्पस, बी्विंग, ८वा	मजला, पाख	रण राड न. २	, इस्टन एक्सप्रर	त हायव, ठाण ।	(पाश्चम) ४००	६०७ भारत.			(110.00)	(101.00)	(207.17)	(047.00)	(204.01)	(1,002.0
नगदोपत्री पुराव्यासह, एकत्रितपणे खाली स्वाक्षरी	विब	ग्साईट: https://venturaguaranty.com; ई-मेल: inves	tors.vgl@v	entural.com	n; सीआयएन : प	रल६५१००एमए	च१९८४पीएल	नसी०३४१०६	3	Net Profit/(Loss) for the period Before Tax	<i></i>				(
क्लेल्यांना ते लेखी स्वरूपात कळवावे, अशी विनंती		३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल	त्या तिमाही	। आणि सह	हामाहीकरीत	ता स्वतंत्रीत	आणि			(after Exceptional and/or Extraordinary items)	(445.85)	(101.53)	(267.17)	(547.38)	(264.01)	(1,662.9
heft जाते, जर् असे दावे किंवा आक्षेप नाही तर आणि/		एकत्रीत अलेखाप	रिक्षीत विन	तीय निष्क	र्षाचा अहव	ाल		(रू. लाखात)	4	Net Profit/(Loss) for the period after Tax						
केंवा कार्यमचे अस्तित्वात नाही असे मानले जाईल.		(1		(e. ciona)		(after Exceptional and/or Extraordinary items)	(430.96)	(111.00)	(264.74)	(541.96)	(262.98)	(1,647.2
सही/-	अ.	1	1	स्वतंत्रीत			एकत्रीत		5	Total Comprehensive Income for the period						
युसुफ मिठी - वकिल	क्र.	तपशिल	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	ľ	[Comprising Profit for the period (after tax)						
५८, स्तर २, दिवाण केंद्र, एस.व्ही. रस्ता,		તપાશભ	तिमाही	सहामाही	तिमाही	तिमाही	सहामाही	तिमाही		and other Comprehensive income (after tax)	(429.51)	(120 71)	(272.90)	(560.22)	(271.26)	(1 756 2
जोगेश्वरी (प.) मुंबई- ४०० १०२.		1	30.09.2023	\$0.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2023	30.09.2022	_		(429.51)	(130.71)	(272.90)	(560.23)	(271.36)	(1,750.5
मो; ९७६९२७७४४६/९८३३६८९२७५			(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)) (अलेखापरिक्षीत) (अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत) (अलेखापरिक्षीत)	6	Paid-up Equity Share Capital						
	१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१५१.१०	१५४.३९	३.२१	૬,૪૪५.१६	११,४८२.३२	૬ ૬,५૬७.७६		(Face Value of Rs.10/- per share)	2,636.73	2,636.73	2,636.73	2,636.73	2,636.73	2,636.7
कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत	२	कालावधीकरिता निव्वळ नफा(तोटा)(कर,	1					I I	7	Other Equity	-	-		-	-	(3,592.3
नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात		अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१४२.८५	१३८.३६	(५.३२)	ર,५६७.४१	8,083.69	શ,હરહ.५६	8	Earnings per share (of Rs.10/- each)						
(कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि	3	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक							ľ	(for continuing and discontined operations):						
कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे		आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	882.64	१३८.३६	(५.३२)	ર,५६७.४१	8.083.69	૧,७२७.५६		· · · · · ·	(1.00)	(0.50)	(1.00)	(0.10)	(1.00)	(0.0
	- X	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				.,	-,			a) Basic	(1.63)	(0.50)	(1.03)	(2.12)	(1.03)	(6.6
नियम ४(१) नुसार)	* I		1		I					b) Diluted	(1.63)	(0.50)	(1.03)	(2.12)	(1.03)	(6.6
	11	(अपवादात्मक आणि/किवा विशेष साधारण बाबनतर)।	822.74	36.36	(4.3?)	8.932.X3	3.01919.28	2.328.64								
१. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा	L	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकीता एक्स मर्वकृष उत्पत्र (कालावधीकीता	१४२.८५	१३८.३६	(५.३२)	१,९३२.४३	३,०७७.२१	१,३२१.६५			. ,	1	1	1		
२०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा	ų	कालावधीकरिता एकूग सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता	१४२.८५	१३८.३६	(५.३२)	१,९३२.४३	३,०७७.२१	१,३२१.६५	B) St	andalone	. ,			I (Rs. in L	akhs except ea	rning per sha
२०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण	ų	कालावधीकरिता एकूग सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष							- í		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	
२०१३ चे केलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या	ų	कालावधीकरिता एक्स्ग सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	१४२.८५	१३८.३६	(५.३२)	१,९२९.६७	३,०७१.६९	१,३०२.९१	Sr.	Particulars	Quarter	Quarter	Quarter	(Un-audited) Half Year	(Un-audited) Half Year	(Audited) Year
२०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्वादित म्हणून कंपनी कावदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी वा एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक	ير لار	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल			(५.३२)			१,३०२.९१	- í		Quarter ended	Quarter ended	Quarter ended	(Un-audited) Half Year ended	(Un-audited) Half Year ended	(Audited) Year ended
२०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्वादित म्हणून कंपनी कावदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी वा एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक	ى ق ت ا	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)	१४२.८५	१३८.३६	(५.३२)	१,९२९.६७	३,०७१.६९	१,३०२.९१	Sr. No.	Particulars	Quarter ended 30.09.2023	Quarter ended 30.06.2023	Quarter ended 30.09.2022	(Un-audited) Half Year ended 30.09.2023	(Un-audited) Half Year ended 30.09.2022	(Audited Year ended 31.03.202
२०१३ चे केलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्वादित म्हणून कंपनी कावदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी वा एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक मुंबई वेथील निबंधकांकडे अर्ज करण्यात वेणार आहे.	ى و <i>ז</i> يا كى (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-	१४२.८५	१३८.३६	(५.३२)	१,९२९.६७	३,०७१.६९	१,३०२.९१	Sr.		Quarter ended	Quarter ended	Quarter ended	(Un-audited) Half Year ended	(Un-audited) Half Year ended	(Audited) Year ended
२०१३ चे केलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या रलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक नुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात वेणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:	ר פ אז צ ר פ	कालावधीकरिता एकूण सर्वकंष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकंष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वकंष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	१४२.८५ ३१४.९८ –	१३८.३६ ३१४.९८ –	(५.३२) ३१४.९८ –	१,९२९.६७ ३१४.९८ –	३,०७१.६९ ३१४.९८ -	१,३०२.९१ ३१४.९८ –	Sr. No.	Particulars	Quarter ended 30.09.2023	Quarter ended 30.06.2023	Quarter ended 30.09.2022	(Un-audited) Half Year ended 30.09.2023	(Un-audited) Half Year ended 30.09.2022	(Audited Year ended 31.03.202 (8)
20१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा फंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण ११ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक बुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू,	ی د و تبا د	कालावधीकरिता एकूण सर्वकंष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकंष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वकंष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	१४२.८५ ३१४.९८ – ४.४७	१३८.३६ ३१४.९८ – ४.३३	(५.३२) ३१४.९८ – (०.१७)	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८	३,०७१.६९ ३१४.९८ - ७२८८	१,३०२.९१ ३१४.९८ – ३४.३१	Sr. No.	Particulars (2) Total income from operations (net)	Quarter ended 30.09.2023 (3)	Quarter ended 30.06.2023 (4)	Quarter ended 30.09.2022 (5)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7)	(Audited Year ended 31.03.202 (8)
१०१३ चे केलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा फंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण ११ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या लएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक बुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. १. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: 9 मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, बाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे.	, ب د و تبا د	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-	१४२.८५ ३१४.९८ –	१३८.३६ ३१४.९८ –	(५.३२) ३१४.९८ – (०.१७)	१,९२९.६७ ३१४.९८ –	३,०७१.६९ ३१४.९८ -	१,३०२.९१ ३१४.९८ –	Sr. No.	Particulars (2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax,	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02	(Audited Year ended 31.03.202 (8) 10,616.4
0१३ चे केलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा रुपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण १ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस एलएलपी या लएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक बुई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. . कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलिप्रमाणे: . मुलासाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ.	ب س ک ک	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत	१४२.८५ ३१४.९८ – ४.४७	१३८.३६ ३१४.९८ – ४.३३	(५.३२) ३१४.९८ – (०.१७)	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८	३,०७१.६९ ३१४.९८ - ७२८८	१,३०२.९१ ३१४.९८ – ३४.३१	Sr. No.	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	Quarter ended 30.09.2023 (3)	Quarter ended 30.06.2023 (4)	Quarter ended 30.09.2022 (5)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7)	(Audited Year ended 31.03.202 (8) 10,616.4
२०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा रुंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे माग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या रलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक रुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणारा आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: 9 मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, बाधादार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. 9 प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. रादान करावे, जोपर्थंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी	بر بر کالا ہو	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत	१४२.८५ ३१४.९८ – ४.४७ ४.४७	१३८.३६ ३१४.९८ – ४.३३ ४.३३	(५.३२) ३१४.९८ – (०.१७) (०.१७)	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८	\$3.900,5 58.896 - 0555 05.55	१,३०२.९१ ३१४.९८ - ३४.३१ ३४.३१	Sr. No.	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67)	(Audited Year ended 31.03.2023 (8) 10,616.4 (1,069.8)
20१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा रुंपनी मर्थादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे माग १ अंतर्गत ए लिमीनो किडस् एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक तुंबई येथीलि निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: 9 मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित बस्तू, बाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. 9 प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. रादान करावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी सरस्पर सहमती दर्शविंत्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत	१. इ	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सोमिकृत I: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७)	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ	३,०७१.६९ ३१४.९८ - ८२८७ ८२.८७	१,३०२.९१ ३९४.९८ - ३४.३१ ३४.३१ लोकन आणि	Sr. No.	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02	(Audited Year ended 31.03.2023 (8) 10,616.4 (1,069.8)
२०१३ चे कतम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परसर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे.	१. <u>च</u>	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सोमिकृत :: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७)	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ	३,०७१.६९ ३१४.९८ - ८२८७ ८२.८७	१,३०२.९१ ३९४.९८ - ३४.३१ ३४.३१ लोकन आणि	Sr. No.	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67)	(Audited) Year ended 31.03.2022 (8) 10,616.4 (1,069.84 (1,069.84
२०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: ● मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. ● प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्थंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शवित्यानुसा बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स	<i>ع</i> . الم الم	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत :: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.	१४२.८५ ३१४.९८ – ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ नंत्र आणि एक नी आहे आणि	(५.३२) ३१४.९८ – (०.१७) (०.१७) कत्रित आर्थिक । कंपनीच्या सं	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ् बालक मंडळान्	३,०७१.६९ ३१४.९८ - ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर	१,३०२.९१ ३९४.९८ - ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी	Sr. No.	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67)	(Audited) Year ended 31.03.2022 (8) 10,616.4 (1,069.84 (1,069.84
२०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या एलएलपी संस्थेची नॉदणी करण्यासाठी कंपनी निबंधक मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपवैंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नॅदणीकृत कार्यालय	۶. د غرو کی	कालावधीकरिता एकूण सर्वकंष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकंष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वकंष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगव्यून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत :: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद	१४२.८५ ३१४.९८ – ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल इ. २०१३ च्य	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) फत्रित आर्थिक । कंपनीच्या सं	१,९२९.६७ ३१४.९८ ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळान् हित केलेल्या	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ट२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर भारतीय लेख	१,३०२.९१ ३१४.९८ - ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी । मानकांमध्ये	Sr. No. (1) 1 2 3 4	Particulars (2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67)	(Audited) Year ended 31.03.2023 (8) 10,616.4 (1,069.88 (1,069.88
२०१३ चे कतम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्वादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे माग १ अंतर्गत एलिमीनो किडस एलएलपी या एलएलपी संस्थेची नेंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक मुंबई वेथील निबंधकांकडे अर्ज करण्यात वेणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलिप्रमाणे: 9 पुलासाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. 9 प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्थंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शीवल्यानुसा वदल होत नाहीत तोपर्थंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदणीकृत कार्यालय १३३–ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन	ی ہے۔ مح مح	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगव्यून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत ाः इ० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल इ., २०१३ च्य यार केले गेले	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ रंत्र आणि एक नी आहे आणि या कलम १३ आहेत आणि	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) कत्रित आर्थिक । कंपनीच्या सं ३ अंतर्गत वि ग त्या अंतर्गत	१,९२९.६७ ३१४.९८ ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ् वालक मंडळा हित केलेल्या जारी केलेल्या	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय	१,३०२.९१ ३१४.९८ - ३४.३१ २४.३१ लोकन आणि २०२३ रोजी ा मानकांमध्ये मांसह आणि	Sr. No.	Particulars (2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67)	(Audited) Year ended 31.03.2022 (8) 10,616.4 (1,069.84 (1,069.84
२०१३ चे कतम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्वादित म्हणून कंपनी कावदा २०१३ चे प्रकरण २१ चे माग १ अंतर्गत एलिमीनो किडस एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: 9 पुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. 9 प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्थंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शीवल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय १३३–ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई–४०००२१ येथे निरीक्षणासाठी	४. ४. इ. हिं	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत : इ० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तन्ध भारतात सामान्यतः स्वीकारत्या जाणार्या इतर लेखा तत्त्व	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल इ., २०१३ च्य यार केले गेले वांसह वाचले	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक नी आहे आणि या कलम १३ आहेत आणि गेले आहेत.	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) कतित आर्थिक कंपनीच्या सं ३ अंतर्गत वि भ त्या अंतर्गत आणि सेबी	१,९२९.६७ ३१४.९८ ५१.३८ ५१.३८ पर.३८ वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या (लिस्टिंग ऑर्ग	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय	१,३०२.९१ ३१४.९८ - ३४.३१ २४.३१ लोकन आणि २०२३ रोजी ा मानकांमध्ये मांसह आणि	Sr. No. (1) 1 2 3 4	Particulars (2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax)	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05)	(Audited Year ended 31.03.2022 (8) 10,616.4 (1,069.8 (1,069.8 (1,053.3)
२०१३ चे करना ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्वादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे माग १ अंतर्गत एलिमीनो किडस एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासठी कंपनी निबंधक मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीत्यप्रमाणे: 9 मुलासाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्थंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी सरस्पर सहमती दर्शीवल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन यॉईंट, एनए, मुंबई–४०००२१ येथे निरीक्षणासाठी	ی: د د. اور اور اور اور مین در اور اور اور اور اور اور اور اور اور او	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिमाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत र: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता विली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तद सारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिक्वायरसेंट्य) रेयवुलेशन २०१५ च्या रेयवुलेशन ३३ च्या अ	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल वांसह वाचले वांसह वाचले गावश्यकतांनुस	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ ४.३३ तेत्र आणि एक नी आहे आणि या कलम १३ जोले आहेत. गर, सुधारित वे	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) कत्रित आर्थिक ा कंपनीच्या सं अर्जागत वि आणि सेबी केल्याप्रमाणे अ	१,९२९.६७ ३१४.९८ ५१.३८ ५१.३८ ५१.३८ वालक मंडळान हित केलेल्या ज़िस्टिंग ऑगि हित.	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ २,८७ नुक्रमे पुनराव रे १० नोव्हेंबर मारतीय लेख संबंधित निय हेलगेशन्स अँग्र	१,३०२.९१ ३१४.९८ - ३४.३१ ३४.३१ इ.२२३ रोजी 1 मानकांमध्ये 1 मानकांमध्ये ह डिस्क्लोजर	Sr. No. (1) 1 2 3 4 5	Particulars (2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05)	(Audited Year ended 31.03.2022 (8) 10,616.4 (1,069.8 (1,069.8 (1,053.3)
२०१३ चे कलम २६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा रुंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे माग १ अंतर्गत एलिमीनो किड्स एलएलपी या लएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक दुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणारा आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: 9 पुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, ब्राधपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. 9 प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. 1दान करावे, जोपर्थंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी सरस्पर सहमती दर्शीवत्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत पुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेगोरण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदरणीकृत कार्वालय गॉर्ड 2, एनए, मुंबई–४०००२१ येथे निरीक्षणासाठी प्रपल्थ आहेत.	अ. २. २. २. २. २.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिमाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत ह एकत्रित २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता विली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् मारतात सामान्यता स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्व रिक्तायरसेंट्यूरी रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकत्रि	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल वांसह वाचले वांसह वाचले गावश्यकतांनुस	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ ४.३३ तेत्र आणि एक नी आहे आणि या कलम १३ जोले आहेत. गर, सुधारित वे	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) कत्रित आर्थिक ा कंपनीच्या सं अर्जागत वि आणि सेबी केल्याप्रमाणे अ	१,९२९.६७ ३१४.९८ ५१.३८ ५१.३८ ५१.३८ वालक मंडळान हित केलेल्या ज़िस्टिंग ऑगि हित.	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ २,८७ नुक्रमे पुनराव रे १० नोव्हेंबर मारतीय लेख संबंधित निय हेलगेशन्स अँग्र	१,३०२.९१ ३१४.९८ - ३४.३१ ३४.३१ इ.२२३ रोजी 1 मानकांमध्ये 1 मानकांमध्ये ह डिस्क्लोजर	Sr. No. (1) 1 2 3 4	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (517.80) (508.56) (508.56)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) (263.05)	(Audited Year ended 31.03.2022 (8) (1,069.8) (1,069.8) (1,069.8) (1,069.8) (1,053.3) (1,041.9)
0१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा रुपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण १ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस एलएलपी या लएलपी संस्वेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक बुई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात वेणारा आहे. . कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालतीलप्रमाणे: पुलासाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, इप्रपार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. दान करावे, जोपर्थंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी स्स्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत लांसाठी खास सेवा करणे. . नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स तॉफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदर्णीकृत कार्यालय रॉईट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी पलब्ध आहेत. . येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा	१. २. इ. हिंद भ	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सीमिकृत I: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता अणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्ल एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकत्रि गेला आहे.	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल श, २०१३ च्य श, २०१३ च्य	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक नी आहे आणि गेले आहेत. गार, सुधारित व गरिणाम तयार	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) (०.१७) केत्रत आर्थिक कर्म्याप्रमाणे सेबी केल्याप्रमाणे अ करण्याच्या उ	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या (लिस्टिंग ऑर्ग गहेत. इशाने खालील	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ ११० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निर बेलोगेशन्स अँ उपकंपन्यांचा	१,३०२.९१ ३९४.९८ - ३४.३१ ३४.३१ ३४.३१ : २०२३ रोजी । मानकांमध्ये मासह आणि इ डिस्क्लोजर विचार केला	Sr. No. (1) 1 2 3 4 5	Particulars (2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (517.80) (508.56) (508.56)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05)	(Audited Year ended 31.03.2022 (8) (1,069.8) (1,069.8) (1,069.8) (1,069.8) (1,053.3) (1,041.9)
१२१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण (१) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्यादित मर्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण (१९ चे माग १ अंतर्गत एलिमीनो किडस एलएलपी या लएएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक दंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणारा आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलपप्रमाणे: पुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, ब्राधपदाई इत्यादीचे उत्पादन आणि व्यापार करणे. ७ प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. दावान करावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी तरस्य सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत लागाठी खास सेवा करणे. २. नियोजित कंपनीचे मेमोरण्डम आणि आर्टिकल्स मॉर्फ अपोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदणीकृत कार्वालव दे३३–ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन ॉईंट, एनए, पुंखई–४०००२१ येथे निरीक्षणासाठी प्रत्लच्ध आहेत. २. येथे सुचना देण्यात येजा के की, कोणाही व्यक्तीमा नाईत. २. येथे सुचना देण्यात येजा के की, कोणाही व्यक्तीमा नाईत. २. येथे सुचना देण्यात वेजा के की, कोणाही व्यक्ती विंदी अपल्या करणे.	१. २. इ. हिंद भ	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिमाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत ह एकत्रित २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता विली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् मारतात सामान्यता स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्व रिक्तायरसेंट्यूरी रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकत्रि	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल श, २०१३ च्य श, २०१३ च्य	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ ४.३३ तेत्र आणि एक नी आहे आणि या कलम १३ जोले आहेत. गर, सुधारित वे	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) (०.१७) केत्रत आर्थिक कर्म्याप्रमाणे सेबी केल्याप्रमाणे अ करण्याच्या उ	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ् वालक मंडळान बालक मंडळान हत केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या हत. इंशाने खालील ३० सप्ट	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ २० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय् स्लेगेशन्स अँ उपकंपन्यांचा टेंबर २०२३ र	१,३०२.९१ ३९४.९८ - ३४.३१ ३४.३१ २०२३ रोजी । मानकांमध्ये मासह आणि ड डिस्क्लोजर विचार केला 1यँत	Sr. No. (1) 1 2 3 4 5	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (517.80) (508.56) (508.56)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) (263.05)	(Audited Year ended 31.03.2022 (8) 10,616.4 (1,069.8) (1,069.8) (1,069.8) (1,053.3) (1,054.9) (1,041.9) 2,636.7
२०१३ चे कतम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्वादित म्हणून कंपनी काबदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या एलएलपी संस्थेची नेंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित बस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिक्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परसर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्वंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदर्णीकृत कार्वालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अजॉस आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंटूल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी)	१. इ. ट २. मि ३. ए मि इ. ए मि	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगव्यून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत ाः ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. १ एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक पर्णिमा कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिकायर्सरेद्र्स) रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल श, २०१३ च्ट यार केले गेले वांसह वाचले गवश्यकतांनुस वेत आर्थिक प नातेसं	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३ आहेत आणि गेले आहेत. गर, सुधारित वे गरेणाम तयार iaiधाचे स्वरू	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) (०.१७) केत्रत आर्थिक कर्म्याप्रमाणे सेबी केल्याप्रमाणे अ करण्याच्या उ	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ् चालक मंडळा- हित केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या इत. इश मप इ. सप धारण	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ ११० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय् देगेशन्स अँ उपकंपन्यांचा देबर २०२३ र करण्याची मर	१,३०२.९१ ३९४.९८ - ३४.३१ ३४.३१ २०२३ रोजी । मानकांमध्ये मासह आणि ड डिस्क्लोजर विचार केला 1यँत	Sr. No. (1) 1 2 3 4 5 5 6 7	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (517.80) (508.56) (508.56)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) (263.05)	(Audited Year ended 31.03.2022 (8) 10,616.4 (1,069.8) (1,069.8) (1,069.8) (1,053.3) (1,054.9) (1,041.9) 2,636.7
२०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा रुंघमी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या रलएलपी संस्थेची नेंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक तुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: 9 मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, बाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. 9 प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. रदान करावे, जोपर्थत एलएलपीच्या सर्व भागीदरांनी सस्पस सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्थत पुलांसाठी खास सेवा करणे. 9. प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. रदान करावे, जोपर्थत एलएलपीच्या सर्व भागीदरांनी सस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्थत युदासाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेगोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदर्णाकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई–४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा यदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट	२. २. २. २. २. इ. ह. ह. ह. ह. ह. ह.	कालावधीकरिता एकूण सर्वकंष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकंष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वकंष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगव्यून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत द के सर्टेबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारत केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तच् भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिक्वायर्मेंद्र्स) रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल श, २०१३ च्य यार केले गेले वांसह वाचले गावश्यकतांनुस त्रेत आर्थिक प नातेसं उपकं	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक नी आहे आणि था कलम १३ आहेत आणि गेले आहेत. गार, सुधारित वे गरेणाम तयार गंबंधाचे स्वरू पनी	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) किंपनीच्या सं ३३ अंतर्गत वि भा त्या अंतर्गत आणि सेबी केल्याप्रमाणे अ करण्याच्या उंग प	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ ५१.३८ वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या इस सप् इस सप्	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निर देवर २०२३ र करण्याची मर ८८.२९%	१,३०२.९१ ३९४.९८ - ३४.३१ ३४.३१ २०२३ रोजी । मानकांमध्ये मासह आणि ड डिस्क्लोजर विचार केला 1यँत	Sr. No. (1) 1 2 3 4 5	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each)	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (517.80) (508.56) (508.56)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) (263.05)	(Audited Year ended 31.03.2022 (8) 10,616.4 (1,069.8) (1,069.8) (1,069.8) (1,053.3) (1,054.9) (1,041.9) 2,636.7
२०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा फंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण ११ चे माग १ अंतर्गत एलिमीनो किडस एलएलपी या एलएलपी संस्वेची नोंदणी करण्यासठी कंपनी निबंधक खंड येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. १. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालील्लप्रमाणे: 9. पुलांसाठी खास कपडे, फर्नियर, सानुकूलित वस्तू, बाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. 9. प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. ादान करावे, जोपर्थंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी सरस्पर स्हमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत 1. नेयोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स प्रॉफ अतोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदरणीकृत कार्वालय 1. नेयोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स प्रॉफ अतोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदरणीकृत कार्वालय 1. नेयोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स प्रॉफ अतोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदरणीकृत कार्वालय 1. नेयोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स प्रॉफ अतोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदरणीकृत कार्वालय 1. नेयोजित कंपनीचे मेनोरेज्ञ काजाज रोड, नरीमन पॉईट, एनए, मुंबई–४०००२१ येथे निरीक्षणासाठी प्रतथ्य आहेत. 4. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा नेखी स्वरुपात सेंटूल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) 121ति नियंधक, इंडियन इस्टिट्युट ऑफ कॉपोरेट अफेअर्स (आयआयसीए), एलॉट क्र.६,७,८, सेक्टर	२. २. २. ३. २. २. २. २. २. २. २. २. २. २. २. २. २.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सोमिकृत द सर्टेबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. टा रातता सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तन्त रिक्वायर्मेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल ग्र, २०१३ च्य यार केले गेले वांसह वाचले गवश्यकतांनुस वेत आर्थिक प नातेसं उपकं उपकं	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक नी आहे आणि या कलम १३ आहेत आणि गेले आहेत. गार, सुधारित ^{दे} गरिणाम तयार गंबंधाचे स्वरू पनी पनी खाली क	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) किंपनीच्या सं ३ अंतर्गत वि जाणि सेबी जोणि सेबी केल्याप्रमाणे अ करण्याच्या उर्ग प	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ पर.३८ वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या देश केलेल्या आरि केलेल्या आरि केलेल्या आरि केलेल्या आरि केलेल्या आरि केलेल्या आरि केलेल्या आरि केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या आरि केलेल्या डित केलेल्या जारी केलेल्या डित केलेल्या जारी केलेल्या डित केलेल्या जारी केलेल्या डित केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या डित केलेल्या जारी केलेल्या डित केलेल्या जारी केलेल्या डित केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या डित केलेल्या डित केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या डित केलेल्या जारी केलेल्या डित केलेल्या डित केलेल्या डे केलेल्या डे केले केलेल्या डे केले डे केले केले केले केलेले केलेक केलेले केले केलेल्या डा केलेले केले केलेलेल्या डा केलेले केले केले केलेले केलेले केलेले केले क	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निव् देवर २०२३ र उपकंपन्यांचा टेंबर २०२३ र ८८.२९%	१,३०२.९१ ३९४.९८ - ३४.३१ ३४.३१ २०२३ रोजी । मानकांमध्ये मासह आणि ड डिस्क्लोजर विचार केला 1यँत	Sr. No. (1) 1 2 3 4 5 5 6 7	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (517.80) (508.56) (508.56) 2,636.73	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) (263.05)	(Audited Year ended 31.03.2022 (8) 10,616.4 (1,069.8 (1,069.8 (1,053.3 (1,053.3 (1,041.9 2,636.7
0१३ चे केलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा रुपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण १ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस एलएलपी या लएलपी संस्वेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक वड़ं वेथील निबंधकांकडे अर्ज करण्यात वेणारा आहे. . कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालील्लप्रमाणे: पुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, इप्रियदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. पुतास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. दान करावे, जोपर्थंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी स्स्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोषर्यंत लांसाठी खास सेवा करणे. . नियोजित कंपनीचे मेगोरेण्डम आणि आर्टिकल्स तॉफ असोसिएशनचे प्रेती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय तर्फ असोसिएशनचे प्रेती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ३३–ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन ॉईंट, एनए, मुंबई–४०००२१ येथे निरीक्षणासाठी पलब्ध आहेत. . येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा दर अर्वास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप शेखी स्वरुपात सेंटूल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) ध्वील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉपरेटि रॉफेकर्स (आयवआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर , आयएमटी मनेसार, जिल्हा गुरागाव (हरियाणा)–	د. د. د. د. سیاد مدیلہ ملب کمیل کھ	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत : ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसा तय प्रातता सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिक्वाित आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड वेंचुरा अलाईड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड व्हेंचुरा कमोडिटीज लिमिटेड	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल शिफारस केल शार केले गेले वांसह वाचले गवश्यकतांनुस त्रेत आर्थिक प नातेसं उपकं उपकं	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ ४.३३ गेत आणि एक नी आहे आणि गेले आहेत. गर, सुधारित ^{हे} गरिणाम तयार गंबंधाचे स्वरू पनी पनी खाली क पनी खाली क	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) किंपनीच्या सं ३ अंतर्गत वि जाणि सेबी जोणि सेबी केल्याप्रमाणे अ करण्याच्या उर्ग प	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ पर.३८ वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या हित. देशाने खालील ३० सप् धारण व	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित नेय द्वेर २०२३ र ठेंबर २०२३ र ८८.२९% ८८.२९%	१,३०२.९१ ३९४.९८ - ३४.३१ ३४.३१ २०२३ रोजी । मानकांमध्ये मासह आणि ड डिस्क्लोजर विचार केला 1यँत	Sr. No. (1) 1 2 3 4 5 5 6 7	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each)	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (517.80) (508.56) (508.56)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) (263.05)	(Audited Year ended 31.03.202 (8) (1,069.8 (1,069.8 (1,069.8 (1,069.8 (1,053.3 (1,053.3 (1,041.9 2,636.1 (1,256.2
0१३ चे केलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा रुपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण १ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस एलएलपी या लएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक बंध देयेशिल निबंधकांकडे अर्ज करण्यात वेणारा आहे. . कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलपप्रमाणे: पुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, द्वायपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. दान करावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी स्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोषर्यंत लांसाठी खास सेवा करणे. . नियोजित कंपनीचे मेगोरेण्डम आणि आर्टिकल्स गॉफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय प्रच्य , मुंबई–४०००२१ येथे निरीक्षणासाठी पलव्ध आहेत. . येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा दर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप ाखी स्वरुपात सेंटूल रक्तिस्ट्रेज्य स्केटर, भ्रेजर्स (आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप ाखी स्वरुपात सेंटूल इन्टिन्ट्रयुट ऑफ कॉपोरेट रफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर , आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (इरियाणा)– २२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन	8. 5. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सोमिकृत ा: ३० सर्टेबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्व फातात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्व फात्यत आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव ल्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड लेंचुरा अलाईड सन्हिर्सेस प्रायव्हेट लिमिटेड ल्हेंचुरा सम्युरिटीज लिमिटेड	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल श्र, २०१३ च्य शिफारस केल शिफारस केल गोले वांसह वाचली त्रेत आर्थिक प नातेस उपकं उपकं उपकं	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ ४.३३ तेत्र आणि एक गेले आहेत आणि गेले आहेत आणि गेले आहेत आणि गेले आहेत आणि गेले आहेत जा गेरा कारी क पनी खाली क पनी खाली क	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) (०.१७) किंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंप्रा अतर्गत केल्याप्रमाणे अ करण्याच्या उर्ज प	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ ५१.३८ वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या हित. इशाने खालील ३० सप् धारण क	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ ट्रिकमे पुनराव रेव नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय् हेंबर २०२३ र करण्याची मर ८८.२९% ८८.२९% ८८.२९%	१,३०२.९१ ३९४.९८ - ३४.३१ ३४.३१ ३४.३१ : २०२३ रोजी । मानकांमध्ये मासह आणि इ डिस्क्लोजर विचार केला ग्वंत	Sr. No. (1) 1 2 3 4 5 5 6 7	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) 2,636.73 - (1.37)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18) 2,636.73 - (1.01)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) (508.56) 2,636.73 - (1.93)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 - - (1.00)	(Audited Year ended 31.03.2022 (8) (1,069.8 (1,069.8 (1,069.8 (1,069.8 (1,053.3 (1,053.3 (1,041.9 2,636.7 (1,256.2 (3.9
 १२ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्यादित मरणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण (२१ चे माग १ अंतर्गत एलिमीनो किडस एलएलपी या लिखेली करण्यासठी कंपनी निबंधक दंब दे वेथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणारा आहे. १२ चे माग १ अंतर्गत एलिमीनो किडस एलएलपी या लिखेली करण्यासठी कंपनी निबंधकांकडे अर्ज करण्यात येणारा आहे. १२ कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालील्लप्रमाणे: पुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, ब्राधपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. ादान करावे, जोपर्थत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी तरस्पस सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत लुलांसाठी खास सेवा करणे. २ नियोजित कंपनीचे मेमोरण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदणीकृत कार्वालव र३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, तरीमन तॉईट, एनरए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी रायलघ आहेत. १ येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा तदर अजांस आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप तिर्वा स्वर्णत सेंट्रल दरिट्युय अॉफ कॉपोरिट अफ्फेअंस (आयआयसीए), एलॉट क्र.६,७,८, सेक्टर , , आयएमटी मनेतार, जिल्हा गुगावा (हरियाण)– २१२०५० येथील निवंधकांकडे सदर सूचना प्रकारको प्रति कार्यारे तर्याती त्यांच प्रात कार्यारे , जायएमटी मनेतार, जिल्हा गुगाता हरिराणा)– १२१०० विर्वाल विर्व कांकडे सदर सूचना प्रकारा कार्यार कार्यार कार्यार (आयत्रा प्रात कार्यार कार्यार कार्यार कार्या कार्या र अर्यात निवंधक इंडियन इन्स्टिट्युट कार कार्यार कार्या , आवर्षय के स्तर सूचना प्रकारा कार्या र २१० विराय कार्य सिप्त कार्य कार्या कार स्थ सार्य कार्य तर , कार्य स्वरी त्या कार्य कार्य , कार्य कार्य कार , कार्य , सूचना प्रकारा कार , कार्य का कार्य , स्वर , कार्य कार , कार्य , स्वर , कार , कार , का का , कार , कार , कार , त्य , दर , प्रकार , कार , कार , कार , त्य , त्य , कार , कार , कार , , कार , त्र का कार , कार , त्य का , कार , त्य , दर , का , कार , त्य , का , कार , कार , त्य का , कार , जा , कार , कार , जा , कार , कार , जा , कार	र २ २ २ २ २ २ २ २ २ २	कालावधीकरिता एकूण सबैंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगव्यून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत ाः ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. १ एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. १ एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिकायर्सेंद्र्स) रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड वेंचुरा आहं इत्स्व्हेंसेस प्रायव्हेट लिमिटेड केंच्या सिक्यरिटीज लिमिटेड	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिक प यार केले गेले वांसह वाचले गावश्यकतानुस जातेस उपक उपक उपक उपक	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक 1 आहे आणि या कलम १३ आहेत आणि गेले आहेत. गार, सुधारित ^{चे} गेरेणाम तयार गंवंधाचे स्वरू पनी खाली क पनी खाली क पनी	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) कत्रित आर्थिक कर्त्रनीच्या सं ३ अंतर्गत वि भ त्या अंतर्गत आणि सेबी केल्याप्रमाणे अ करण्याच्या उं प रा रा सस प्रायक्वेट	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ ५१.३८ वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या हारी केलेल्या जारी केलेल्या हारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या हारी केले केलेल्या हारी केलेल्या हारी केलेल्या हारी केले केले हारी केले केले हारी केले केले हारी केले केले हारी केले केले केले हारी केले केले केले हारी केले केले हारी केले केले केले हारी केले केले केले हारी केले केले केले हारी केले केले केले केले केले केले हारी केले केले केले केले केले केले केले केल	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय् देवर २०२३ र करण्याची मर ८८.२९% ८८.२९% ५०.८२%	१,३०२.९१ ३१४.९८ - ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी ा मानकांमध्ये मांसह आणि ड डिस्क्लोजर विचार केला ग्वंत	Sr. No. (1) 1 2 3 4 5 6 7 8 1	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95) 2,636.73	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18) 2,636.73	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (517.80) (508.56) (508.56) 2,636.73	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) (263.05) 2,636.73	(Audited Year ended 31.03.2022 (8) (1,069.8) (1,069.8) (1,069.8) (1,069.8) (1,069.8) (1,069.8) (1,053.3) (1,041.9) 2,636.7 (1,256.2) (3.9)
२०१३ चे करनम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्वादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे माग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक तुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: 9. पुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, ब्राधादार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. 9. प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिक्सी सिस्टीम इ. उदान करावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी सरस्पर सहमती दर्शवित्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत बुलांसाठी खास सेवा करणे. 9. प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिक्सी सिस्टीम इ. उदान करावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी सरस्पर सहमती दर्शवित्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत युलांसाठी खास सेवा करणे. 8. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यात्व दुश्वे सूचना देण्यात वेत आहे की, कोणाही व्यक्तीचा संदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप तेखी स्वरुपात सेंटूल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) प्रेथील निबंधका, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉपोंटट अफेअर्स (आखपआयसीए), प्लॉट क्र.६,७८, सेक्टर 4, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरागा (हरियाणा)– १२२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसात पाठवावेत. तर्केच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाता पाठवावी.		कालावधीकरिता एकूण सबैंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत ाः ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारेत केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारेत केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वानुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिकायरमेंद्रस) रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड केंचुरा अलाईड सब्हिंसेस प्रायव्हेट लिमिटेड केंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड कॉच्यरा सिक्युरिटीज लिमिटेड (सब्सिडियरी कंपनी) आ संचालक मंडळाने ३० मे २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सं	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल श, २०१३ च्य यार केले गेले वांसह वाचले गावश्यकतांनुस वांसह वाचले गावश्यकतांनुस जपकं उपकं उपकं उपकं	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ तंत्र आणि एव नी आहे आणि या कलम १३ आहेत आणि गेले आहेत. गार, सुधारित ⁼ गेरिणाम तयार गंबंधाचे स्वरू पनी खाली क पनी खाली क पनी खाली क पनी खाली क	(५.३२) ३१४.९८ – (०.१७) (०.१७) कत्रित आर्थिक । कंपनीच्या सं ३३ अंतर्गत वि ग त्या अंतर्गत आणि सेबी केल्याप्रमाणे अ करण्याच्या उन म सस प्रायव्हेट प दा उाउन उपकंप	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ ५१.३८ वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या क्या केलेल्या क्या केलेल्या क्या केलेल्या केले केलेल्या केलेक क्या केले केलेल्या केले केलेल्या केले केलेल्या केले केलेल्या केले केलेल्या केले केलेल्या केले केले केले केले केले केले केले केले	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय् देवर २०२३ र करण्याची मर ८८.२९% ८८.२९% ५०.८२%	१,३०२.९१ ३१४.९८ - ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी ा मानकांमध्ये मांसह आणि ड डिस्क्लोजर विचार केला ग्वंत	Sr. No. (1) 1 2 3 4 5 5 6 7	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) 2,636.73 - (1.37)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18) 2,636.73 - (1.01)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) (508.56) 2,636.73 - (1.93)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 - - (1.00)	(Audited Year ended 31.03.2022 (8) (1,069.84 (1,069.84 (1,069.84 (1,069.84 (1,053.33 (1,041.94 2,636.7 (1,256.2 (3.94
 २०१३ चे कलम २६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्वादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे माग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक उंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणारा आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, ब्राधादार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, ब्राधादार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, ब्राधादार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, ब्राधादार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. मवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिक्सी सिस्टीम इ. रादान करावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी सरस्पस सहमती दर्शविल्यानुसार वदल होत नाहीत तोपर्यंत युलासाठी खास सेवा करणे. निवोजित कंपनीचे मेमोरण्डम आणि आर्टिकल्स ऑर्फ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदाणीकृत कार्यात त्रेपत्र तुराहंद, एनए, पुंबई 2000२१ येथे निरीक्षणासाठी प्रात्मचिर, अर्वास, पानेक्त, इंडियन इत्तिटत्यु उत्पार त्याते त्यांचे आक्षेप तेर्वी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इत्तिटत्यु उपांफ कॉर्पोटट अप्रेकस (आवणयायारीपि), प्लाट क्र., आवएमटी मनेसार, जिल्हा गुरागा (हरियाणा)– २१२९०५० येथील निबंधकांकडे सदर स्तूचा प्रकाशमन तरखियारा, इंग्रिया नीत्याच्या याणि 28२२०ए सेक्टर भारेकर स्वर्ग स्वर्ग प्रात्मकांक के स्तर स्त प्रका प्रात्म हमराप्र २१२१०म् येथी निरीक्षण कार्या याग्र किल्हा गुरागा (हरियाणा)– २१२०५० येथील निबंधकांकडे स्तर स्त प्रका प्रकाशमन तरख्यारा नोर्टलोक्त कार्या त्र वरिवर्या ता याववाती. तर्यच एक प्रत कंरानेचा नेंट्र भेडीन करा सेंत्र सर्य स्तर स्वर स्वर या तर्या स्र अग्रा नार्य नीत्ली २१२ निव्हेंबर, २०२३ 	אים ביים משראי אלי עלי על אים מיים משראי אלי עלי אין מער אין מער אין מער אין אין אין אין אין אין אין אין אין אי איים אין	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत द के सर्टेबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले जोहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. १ एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. १ एकत्रित आर्णि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारत केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तथ भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिक्वायर्मेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकत्रि येला आहे. घटकाचे नाव क्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड केंचुरा सान्युरिटीज लिमिटेड कांचिरा इन्व्हेस्टमेंट अँड लीर्जिंग प्रायव्हेट लिमिटेड क्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड (सब्सिडियरी कंपनी) आ संचालक मंडळाने ३० मे २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सं योजना प्रस्तावित आणि मंजर केली आहे. उपकंपनी नियाम	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल यार केले गेले वांसह वाचले गवश्यकतांनुस वांसह वाचले गवश्यकतांनुस वाते सं उपकं उपकं उपकं उपकं वांबधित बोर्ड में	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ रात्र आणि एक नी आहे आणि या कलम १३ आहेत आणि गेले आहेत. गार, सुधारित ^{दे} गरिणाम तयार गंबंधाचे स्वरू पनी खाली क पनी खाली क पनी खाली क पनी खाली क पनी पनी खाली क पनी पनी खाली क पनी पनी खाली क	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) किंपनीच्या सं ३ अंतर्गत वि जोण सेबी जोण सेबी जोण सेबी जोण सेबी जोण सेबी जोण सेबी त्या अंतर्गत म प रा रा संस प्रायव्हेट प डाउन उपकंप मधीन आहे.	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ पर.३८ वालक मंडळान जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या हत केलेल्या जारी केलेल्या केलेल्या जारी केलेल्या हत केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या हत केलेल्या जारी केलेल्या हत केलेल्या जारी केलेल्या हत केलेल्या जारी केलेल्या हत केलेल्या जारी केलेल्या हत केलेल्या जारी केलेल्या हत केलेल्या जारी केलेल्या हत केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या हत केले हत केलेल्या हत केलेल्या हत केले हत के केले हत केले हत के केले हत के केले हत केले हत के केले हत के केले हत के केले हत के केले हत के के केले हत के के केले हत के के केले हत के केले हत के केले हत के केले केले केले केले हत के केले केले केले हत के केले केले केले केले हत केले केले केले केले केले केले केले केल	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर संबंधित निर् देवर २०२३ र इत्येगेशन्स औ उपकंपन्यांचा रेंबर २०२३ र ४८.२९% ८८.२९% ४.८.२% म डाउन सब्धि ज्या करण्याच	१,३०२.९१ ३१४.९८ - ३४.३१ २४.३१ लोकन आणि २०२३ रोजी ा मानकांमध्ये मांसह आणि ड डिस्क्लोजर विचार केला ग्वंत ग्वंत	Sr. No. (1) 1 2 3 4 5 5 6 7 8 8	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) 2,636.73 - (1.37) (1.37)	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) (508.56) 2,636.73 - (1.93) (1.93)	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 - (1.00) (1.00)	(Audited Year ended 31.03.2022 (8) (1,069.8 (1,069.8) (1,069.8) (1,053.3) (1,053.3) (1,041.9) 2,636.7 (1,256.2 (3.9) (3.9) (3.9)
20१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्वादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण ११ चे माग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या त्लएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक खंबई वेथील निबंधकांकडे अर्ज करण्यात वेणारा आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: 9 पुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, बाधपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापा करणे. 9 पुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, बाधपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापा करणे. 9 पुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, बाधपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापा करणे. 9 पुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, बादाद करावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी सरस्प सहमती दर्शविल्यानुसार वदल होत नाहीत तोपर्वंत 19 प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिक्हरी सिस्टीम इ. 19 दावा, कारावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व 19 प्रवास, प्रमार्थ करणे. 2. निवोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स प्रॉफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्वालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, तरीमन राईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी प्रत्लघ आहेत. 4. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा तदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप तेखी स्वरुपात सेंटूल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) रिवी स्वरुपात सेंटूल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) रिवी स्वरुपात तेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) रिवी त्विंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट प्रमेजेस (आवप्रायारीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर 1, आवएसटी मनेसार, जिल्हा गुरागाव (हरियाणा)- १२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन स्वनीच्या नॉर्एणीकृत कार्यालयात राठवांवी. २. आज दिनांकीत ११ नोव्हेंबर, २०२३ रितमीनो किडस् एलएलपीकीरता		कालावधीकरिता एकूण सर्वंकय उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकय नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकय उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत र: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय प्रातता सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिधारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय प्रातता सामान्यतः स्वीकारत्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिधारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय प्रतात सामान्यतः स्वीकारत्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिधारित केलेल्या मान्यता आणि मेजमाप तत्त्वांनुसार तय प्रत्वात आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा साक्युरिटीज लिमिटेड व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड कॉच्या सिक्युरिटीज लिमिटेड इंग्व्युरा सिक्युरीटीज लिमिटेड इंग्युरा सिक्युरिटीज लिमिटेड या क्यात्वे कायि अणि मंजुर केली आहे. उपकंपनी नियाम संचालक मंडळाने ३० मे २०२३ रोजी झालेल्या त्यांत्व्या स वेराजी राज्ये कर्यान आहे कर्यात आहे म्हायकेय कंप्र सिंग्गल सेगार्येन्या कर्या कर्या कर्यान आहे प्रायकेय हाल्या सिक्युरी क्या निया स्वाया स	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल गावश्यकतांनुस त्रेत आर्थिक प नातेस उपक उपक उपक उपक उपक उपक के उपक क कियाकलाप	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ ४.३३ तंत्र आणि एव नी आहे आणि गेले आहेत. गार, सुधारित वे गोले आहेत. गार, सुधारित वे गोले आहेत. गार, सुधारित वे गोले आहेत. गार, सुधारित वे गोले आहेत. या क्लाम त्यार वंबंधाचे स्वरूर पनी पनी खाली क पनी या स्वणन सेबी	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) कत्रित आर्थिक ा कंपनीच्या सं अणि सेबी जाणि सेबी जाणि सेबी केल्याप्रमाणे अ करण्याच्या उा प रा रा सेस प्रायव्हेट प डाउन उपकंप तथीन आहे.	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ ५१.३८ पर्श.३८ प्रितकेलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या किलेस्टिंग ऑगि हित. ३० सप् धारण ज् लिमिटेड (स्टेप नीचे विलीनीव धर्म काच्या प्री	३,०७१.६९ ३१४.९८ - ८२८७ ८२.८७ र,८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर अपकंपन्यांचा टेंबर २०२३ र करण्याची मर ८८.२९% ८८.२९ ५०.८२% । डाउन सब्सि रूपा करण्याच	१,३०२.९१ ३९४.९८ - ३४.३१ ३४.३१ रोकन आणि २०२३ रोजी 1 मानकांमध्ये मांसह आणि इ डिस्क्लोजर विचार केला ग्वंत ग्वंदा श्रियरी) च्या या व्यवस्थेची य पकरीकरण	Sr. No. (1) 1 2 3 4 5 6 7 8	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted 28 : above Un-Audited September 2023 quarterly/half yearly Finar eeting held on 10th. November, 2023. Further the statutory a	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95) 2,636.73 - (1.37) (1.37) xcial Results wei uditors have per	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56) (0.56)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (517.80) (508.56) 2,636.73 (1.93) (1.93) (1.93) ttee and approve above Un-Au	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 - (1.00) (1.00) (1.00) ed by the Board dited Financial	(Audited Year ended 31.03.2022 (8) 10,616.4 (1,069.8 (1,069.8 (1,069.8 (1,053.3 (1,053.3 (1,053.3 (1,041.9 2,636.7 (1,256.2 (3,9) (3,9) (3,9) (3,9)
२०१३ चे करना ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्वादित म्हणून कंपनी कावदा २०१३ चे प्रकरण २१ चे माग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक तुंबई वेथील निबंधकांकडे अर्ज करण्यात वेणारा आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: 9 मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, बाद्यपदार्थ इत्यादीचे उत्पादन आणि व्यापार करणे. 9 प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. उदान करावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी सस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्वंत पुलांसाठी खास सेवा करणे. 9 प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. उदान करावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी सस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्वंत पुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ आसोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्वालय १३३२-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन गॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ थेथे निरीक्षणासाठी प्रवलध आहेत. ४. येथे सूच्ना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा तदर अर्जांस आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप तेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) वेथीति निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर 4, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरागव (हरियाणा)- १२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तर्घनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवांवी. 4. आज दिनांकीत ११ नोव्हेंबर, २०२३ रुगिमीनो किडस् एलएलपीकीरता	and the second	कालावधीकरिता एकूण सर्वंकय उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकय नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकय उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत र: ३० सर्टेबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय पातता सामान्यत: स्वीकारत्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिर्धारत केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय पातता सामान्यत: स्वीकारत्या जाणार्या इतर लेखा तत्व रिर्धारत केलेल्या मान्यता आणि मजिसाम कंपनी कायद किंचुरा आर्ह विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड आरियरा इन्व्हेट लिमिटेड काश्रिरा इन्व्हेस्टमेंट अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड तहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड काश्रिरा इन्व्हेस्टमेंट आ कंप्त आहे म्हणजेच गुतवणूक आवच्यक आहे. सीआयआर/सीएफडी/सिएमडी/१४।	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल गावश्यकतांनुस त आर्थिक प नातेस उपक उपक उपक उपक उपक उपक उपक उपक र क क्रियाकलाप (२०१५ दिन	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ ४.३३ तेत्र आणि एक नी आहे आणि या कलम १३ आहेत आणि गेले आहेत. गोल आहेत. गोल आहेत. गोल आहेत. पनी खाली क पनी खाली क	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) किंत्रत आर्थिक ा कंपनीच्या सं केल्याप्रमाने व्य आणि सेवी केल्याप्रमाणे अ करण्याच्या उं प रा रा सस प्रायव्हेट प रा रा रा व्य सेव प्रश्न उपकंप कर्षे व्यक्तेंबर २०१५	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ ५१.३८ पर्श.३८ प्रितकेलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या किलेस्टिंग ऑगि हित. ३० सप् धारण ज् लिमिटेड (स्टेप नीचे विलीनीव धर्म काच्या प्री	३,०७१.६९ ३१४.९८ - ८२८७ ८२.८७ र,८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर अपकंपन्यांचा टेंबर २०२३ र करण्याची मर ८८.२९% ८८.२९ ५०.८२% । डाउन सब्सि रूपा करण्याच	१,३०२.९१ ३९४.९८ - ३४.३१ ३४.३१ रोकन आणि २०२३ रोजी 1 मानकांमध्ये मांसह आणि इ डिस्क्लोजर विचार केला ग्वंत ग्वंदा श्रियरी) च्या या व्यवस्थेची य पकरीकरण	Sr. No. (1) 1 2 3 4 5 5 6 7 8 Note 7 8 1 Note 1	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted ss : above Un-Audited September 2023 quarterly/half yearly Finar eeting held on 10th. November, 2023. Further the statutory a ter/half year ended 30th. September 2023 and their opinion is	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95) 2,636.73 - (1.37) (1.37) xcial Results wei uditors have per	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56) (0.56)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (517.80) (508.56) 2,636.73 (1.93) (1.93) (1.93) ttee and approve above Un-Au	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 - (1.00) (1.00) (1.00) ed by the Board dited Financial	(Audited Year ended 31.03.2022 (8) 10,616.4 (1,069.8 (1,069.8 (1,069.8 (1,053.3 (1,053.3 (1,053.3 (1,041.9 2,636.7 (1,256.2 (3,9) (3,9) (3,9) (3,9)
२०१३ चे कलम २६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा रुंपनी मर्वादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण ११ चे माग १ अंतर्गत एलिमीनो किड्स एलएलपी या एलएलपी संस्वेची नोंदणी करण्यासठी कंपनी निबंधक कुंवई वेथील निबंधकांकडे अर्ज करण्यात वेणार आहे. १. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलरप्रमाणे: 9. जुंवाई वेथील निबंधकांकडे अर्ज करण्यात वेणार आहे. १. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलरप्रमाणे: 9. जुंवास कपडे, फर्निवर, सानुकूलित वस्तू, बाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. 9. प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. 1दान करावे, जोपर्थंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी सरस्पर सहमती दर्शीबल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत पुलांसाठी खास सेवा करणे. १. नियोजित कंपनीचे मोपोएडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रति फेनचि नोंदणीकृत कार्वालय १३३–ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन रॉईंट, एनए, मुंबई–४०००२१ येथे निरीक्षणासाठी प्रतल्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा तदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप तेखी स्वरुपात सेंटूल रजिस्ट्रेशन स्टिर सुरंद (सीआरसी) येथील निवंधक, इंडियन इस्टिन्ट्युट आंफ कॉपोरेट अफेउसर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरागाव (हरियाणा)– १२२५०७ येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन ाराखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. ५. आज दिलांकीत ११ नोल्हेंबर, २०२३ र्रिलानीनो केडस् एलएलपीकारिता केगत महेश मरदा	and the second	कालावधीकरिता एकूण सर्वंकय उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकय नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकय उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत र: ३० सर्टेबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय पातता सामान्यत: स्वीकारत्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिर्धारत केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय पातता सामान्यत: स्वीकारत्या जाणार्या इतर लेखा तत्व रिर्धारत केलेल्या मान्यता आणि मजिसाम कंपनी कायद किंचुरा आर्ह विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड आरियरा इन्व्हेट लिमिटेड काश्रिरा इन्व्हेस्टमेंट अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड तहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड काश्रिरा इन्व्हेस्टमेंट आ कंप्त आहे म्हणजेच गुतवणूक आवच्यक आहे. सीआयआर/सीएफडी/सिएमडी/१४।	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल गावश्यकतांनुस त आर्थिक प नातेस उपक उपक उपक उपक उपक उपक उपक उपक र क क्रियाकलाप (२०१५ दिन	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ ४.३३ तेत्र आणि एक नी आहे आणि या कलम १३ आहेत आणि गेले आहेत. गोल आहेत. गोल आहेत. गोल आहेत. पनी खाली क पनी खाली क	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१७) किंत्रत आर्थिक ा कंपनीच्या सं केल्याप्रमाने व्य आणि सेवी केल्याप्रमाणे अ करण्याच्या उं प रा रा सस प्रायव्हेट प रा रा रा व्य सेव प्रश्न उपकंप कर्षे व्यक्तेंबर २०१५	१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ ५१.३८ प्र.३८ वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या का जारी केले जारी केले क्या जारी केलेल्या जारी केलेल्या का जारी केलेल्या केलेल्या केले केलेल्या केलेल्या का जारी केलेल्या का जारी केलेल्या केले केले का जारी केले केले केले केले का जारी केले केले केले केले केले केले	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निर देवर २०२३ र करण्याची मर ८८.२९% ८८.२९% ४.८.२९% ४.डाउन सब्सि रुपा करण्याच रिया प नुसा देंग ऑब्लेंग	१,३०२.९१ ३१४.९८ - ३४.३१ २४.३१ लोकन आणि २०२३ रोजी ा मानकांमध्ये मांसह आणि ड डिस्क्लोजर विचार केला ग्वंत राद्दा राद्ववर्र्थ्येची र प्रकटीकरण ोशन्स आणि	Sr. No. (1) 1 2 3 4 5 6 7 8	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted 28 : above Un-Audited September 2023 quarterly/half yearly Finar eeting held on 10th. November, 2023. Further the statutory a	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95) 2,636.73 - (1.37) (1.37) xcial Results wei uditors have per	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56) (0.56)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) (508.56) 2,636.73 (1.93) (1.93) (1.93) ttee and approv te above Un-Au vailable on the v	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 - (1.00) (1.00) (1.00) ed by the Board dited Financial website of the St	(Audited Year ended 31.03.202 (8) 10,616.4 (1,069.8 (1,069.8 (1,069.8 (1,053.3 (1,053.3 (1,054.2 (1,256.2 (3.9 (3.9 (3.9) (3.9) (3.9) (3.9) (3.9)
२०१३ चे कतम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे माग १ अंतर्गत एलिमीनो किडस एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणारा आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालील्तप्रमाणे: 9. वृष्तांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. 9. प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्थंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसा वदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदरणीकृत कार्यालय पुडोन, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई–४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप वेथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉपरेट उफ्केसर्स (आवआयसरीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरागद (हरियाणा)– १२२०५० येथील निबंधकांकडे स्वद सूचना प्रकाशन तारखेपसून २१ दिवसांता पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाते, पठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नेंदणीकृत कार्यालयाते, पठवावेत. ५. आज दिनांकीत १४ नोल्हेंबर, २०२३ ए(लिमीनो किडस् एलएलपीकरिता केश्व महेश मरदा पदसिद्ध भागीदार	یں ہے۔ جب عبہ مرح کو اور جب	कालावधीकरिता एकूण सर्वंकय उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकय नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकय उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिमाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. पूळ २. सौमिकृत र: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता आर्थिक परिणाम कंपनी कायद् रिधारित केलेल्या मान्यता आर्थिक परिणाम कंपनी कायद् रिधारत केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्व रिकायरसंट्य) रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव ल्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड क्रिंग्रा इन्व्हेस्टमेंट अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंचुरा सक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड क्रंच्युरा सिक्युरेटीज लिमिटेड क्रांसन प्रस्ताचित आणि मंजूर केली आहे. उपकंपनी नियम कंपनी सिंगल सेगमेंटमध्ये कार्यतत आहे म्हणजेच गुतवणूत आवश्यक आहे. सीआयआर/सीएफडी/सीएमडी/श्व/१९/ डास्क्लोजर आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियम व	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल गावश्यकतांनुस तेत आर्थिक प नातेस उपकं उपकं उपकं उपकं रिधित बोर्ड म म क क्रियाकलाए /२०१५ दिन ३३ मध्ये नमूद	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३२ १.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१९) (0.१९) (0.1) (१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ ५१.३८ प्र.३८ वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या का जारी केले जारी केले क्या जारी केलेल्या जारी केलेल्या का जारी केलेल्या केलेल्या केले केलेल्या केलेल्या का जारी केलेल्या का जारी केलेल्या केले केले का जारी केले केले केले केले का जारी केले केले केले केले केले केले	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निर देवर २०२३ र करण्याची मर ८८.२९% ८८.२९% ४.८.२९% ४.डाउन सब्सि रुपा करण्याच रिया प नुसा देंग ऑब्लेंग	१,३०२.९१ ३९४.९८ - ३४.३१ ३४.३१ रोकन आणि २०२३ रोजी 1 मानकांमध्ये मांसह आणि इ डिस्क्लोजर विचार केला ग्वंत ग्वंदा श्रियरी) च्या या व्यवस्थेची य पकरीकरण	Sr. No. (1) 1 2 3 4 5 6 7 8	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted ss : above Un-Audited September 2023 quarterly/half yearly Finar eeting held on 10th. November, 2023. Further the statutory a ter/half year ended 30th. September 2023 and their opinion is	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95) 2,636.73 - (1.37) (1.37) xcial Results wei uditors have per	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56) (0.56)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (517.80) (508.56) (508.56) 2,636.73 (1.93) (1.93) (1.93) ttee and approv te above Un-Au vailable on the v	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 (263.05) 2,636.73 (1.00) (1.00) (1.00) ed by the Board dited Financial website of the St By order of Boa	(Audited Year ended 31.03.2022 (8) (1,069.8) (
२०१३ चे कतम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मयांदित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: मुलांसाठी खास कपडे, फरीबर, सानुकूलित बस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापा करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्थंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शवित्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्थंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शवित्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. • त्रवास, प्रनोचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अर्फ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय 9३३-ए विंग, मिनल कोरं, जे बजाज रोड, नरीमन पॉर्डंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आधेष असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल उजिस्ट्रेयन सॅटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इस्टिट्युट ऑफ कॉपोरेट अफ्केसर्स (आयआयसीए),प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आवएपटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)– १२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यावाती पाठवावेती. ५. आज दिनांकीत ११ नोल्हेंबर, २०२३ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता केश्म महेश मरदा पदासिद्ध मानीदार	یں ہے۔ جب عبہ مرح کو اور جب	कालावधीकरिता एकूण सर्वंकय उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकय नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकय उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत र: ३० सर्टेबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय पातता सामान्यत: स्वीकारत्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिर्धारत केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय पातता सामान्यत: स्वीकारत्या जाणार्या इतर लेखा तत्व रिर्धारत केलेल्या मान्यता आणि मजिसाम कंपनी कायद किंचुरा आर्ह विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड आरियरा इन्व्हेट लिमिटेड काश्रिरा इन्व्हेस्टमेंट अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड तहेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड काश्रिरा इन्व्हेस्टमेंट आ कंप्त आहे म्हणजेच गुतवणूक आवच्यक आहे. सीआयआर/सीएफडी/सिएमडी/१४।	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल गावश्यकतांनुस तेत आर्थिक प नातेस उपकं उपकं उपकं उपकं रिधित बोर्ड म म क क्रियाकलाए /२०१५ दिन ३३ मध्ये नमूद	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३२ १.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१९) (0.१९) (0.1) (१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ ५१.३८ प्र.३८ वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या का जारी केले जारी केले क्या जारी केलेल्या जारी केलेल्या का जारी केलेल्या केलेल्या केले केलेल्या केलेल्या का जारी केलेल्या का जारी केलेल्या केले केले का जारी केले केले केले केले का जारी केले केले केले केले केले केले	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर भारतीय लेख देवर २०२३ र ८८.२९% ८८.२९% ८८.२९% ६.८२% ६.८२% प.८२% प.८२% देवर गजरबाच न्राउन सब्सि न्राज ऑब्लिंग ट्युरा गॉरटी हि	१,३०२.९१ ३१४.९८ - ३४.३१ होकन आणि २०२३ रोजी ा मानकांमध्ये मांसह आणि ड डिस्क्लोजर विचार केला ग्वंत गंदा र प्रकटीकरण शन्स आणि गमिटेडकरिता सही/-	Sr. No. (1) 1 2 3 4 5 6 7 8	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted ss : above Un-Audited September 2023 quarterly/half yearly Finar eeting held on 10th. November, 2023. Further the statutory a ter/half year ended 30th. September 2023 and their opinion is	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95) 2,636.73 - (1.37) (1.37) xcial Results wei uditors have per	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56) (0.56)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (517.80) (508.56) (508.56) 2,636.73 (1.93) (1.93) (1.93) ttee and approv te above Un-Au vailable on the v	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 - (1.00) (1.00) (1.00) ed by the Board dited Financial website of the St	(Audited) Year ended 31.03.2023 (8) 10,616.4 (1,069.88 (1,069.88 (1,069.88 (1,053.32) (1,053.32 (1,053.32) (1,053.32 (1,053.32) (1,055.55) (1,256.55)
२०१३ चे कतम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मयांदित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: 9. मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. 9. प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शवित्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. 9. प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शवित्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. 9. निवीजित कंपनीचे मंगोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोरं, जे बजाज रोड, नरीमन पॉईट, एनय, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात वेत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आधेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल दिनस्ट्रग्रन सॅटट (सीआरासी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिटक्र.६,७८,२ सेक्टर ५, आयएपटी मानेसार, जिल्हा गुरागाव (हरियाणा)– ११२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाता पाठवावी. ५, आच दिनांकीत ११ नोल्हेंबा, २०२३ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता केश्म महेश मरदा पदानिद्व मानीदार डीपीआयाएन:००२१९६४२ एलिमीनी किडस् एलएलपीकरिता	یں ہے۔ جب عبہ مرح کو اور جب	कालावधीकरिता एकूण सर्वंकय उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकय नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकय उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिमाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. पूळ २. सौमिकृत र: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता आर्थिक परिणाम कंपनी कायद् रिधारित केलेल्या मान्यता आर्थिक परिणाम कंपनी कायद् रिधारत केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्व रिकायरसंट्य) रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव ल्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड क्रिंग्रा इन्व्हेस्टमेंट अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंचुरा सक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड क्रंच्युरा सिक्युरेटीज लिमिटेड क्रांसन प्रस्ताचित आणि मंजूर केली आहे. उपकंपनी नियम कंपनी सिंगल सेगमेंटमध्ये कार्यतत आहे म्हणजेच गुतवणूत आवश्यक आहे. सीआयआर/सीएफडी/सीएमडी/श्व/१९/ डास्क्लोजर आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियम व	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल गावश्यकतांनुस तेत आर्थिक प नातेस उपकं उपकं उपकं उपकं रिधित बोर्ड म म क क्रियाकलाए /२०१५ दिन ३३ मध्ये नमूद	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३२ १.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१९) (0.१९) (0.1) (१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ ५१.३८ प्र.३८ वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या का जारी केले जारी केले क्या जारी केलेल्या जारी केलेल्या का जारी केलेल्या केलेल्या केले केलेल्या केलेल्या का जारी केलेल्या का जारी केलेल्या केले केले का जारी केले केले केले केले का जारी केले केले केले केले केले केले	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर भारतीय लेख देवर २०२३ र ८८.२९% ८८.२९% ८८.२९% ६.८२% ६.८२% प.८२% प.८२% देवर गजरबाच न्राउन सब्सि न्राज ऑब्लिंग ट्युरा गॉरटी हि	१,३०२.९१ ३१४.९८ - ३४.३१ होकन आणि २०२३ रोजी ा मानकांमध्ये मांसह आणि ड डिस्क्लोजर विचार केला ग्वंत गंदा र प्रकटीकरण शन्स आणि गमिटेडकरिता सही/-	Sr. No. (1) 1 2 3 4 5 6 7 8	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted ss : above Un-Audited September 2023 quarterly/half yearly Finar eeting held on 10th. November, 2023. Further the statutory a ter/half year ended 30th. September 2023 and their opinion is	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95) 2,636.73 - (1.37) (1.37) xcial Results wei uditors have per	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56) (0.56)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (517.80) (508.56) (508.56) 2,636.73 (1.93) (1.93) (1.93) ttee and approv te above Un-Au vailable on the v	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 - (1.00) (1.00) (1.00) ed by the Board dited Financial website of the St By order of Boa r SUDITI INDU	(Audited) Year ended 31.03.2023 (8) 10,616.4 (1,069.88 (1,069.88 (1,069.88 (1,069.88 (1,053.32) (1,053.32 (1,053.32 (1,053.32) (1,053.32 (1,053.32) (1,053.32 (1,053.32) (1,053.32) (1,053.32 (1,053.32) (1,055.32) (1,0
२०१३ चे केलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या एलएलपी संस्थेची नेंतिणी कपण्यासाठी कंपनी निबंधक मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपढे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादनि अपिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्थंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्थंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉईट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलव्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंद्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉपॉरेट अफेअर्स (आवआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरागाव (हरियाणा)- १२१२७५० येथील निवंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाते पाठवावी. ५. आज दिनांकीत ११ नोव्हेंबर, २०२३ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता केशव महेश मरदा पद्तिसद्ध भागीदार डीपीआयएन:८८२९७६४२ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता राहिल पराग शाह	भागत कर तथा भी संस्था के बात के बात संस्था के संस्था के संस्था के बात के बात के संस्था के संस्था के संस्था के स संस्था के संस्थान के बात के बात के संस्था क संस्था के संस्था के स	कालावधीकरिता एकूण सर्वंकय उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकय नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकय उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत द के सर्टेबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले ओहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. १ एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. १ एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् तिर्धारत केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिक्वायर्मेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकत्रि येला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड केंचुरा सान्युरिटीज लिमिटेड केंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड केंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड केंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड (सब्सिडियरी कंपनी) आ संचालक मंडळाने ३० मे २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सं योजना प्रस्तावित आणि मंजूर केली आहे. उपकंपनी नियाम कंपनी सिंगल सेगमेंटमध्ये कार्यरत आहे म्हणजेच गुतवणूक् आवश्यक आहे. सीआयआर/सीएफडी/सीएमडी/१५/ डिस्क्लोजर आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियमन ३ मागील कालावधीची आकडेवारी आवश्यक असेल तेथे पु.	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल गावश्यकतांनुस तेत आर्थिक प नातेस उपकं उपकं उपकं उपकं रिधित बोर्ड म म क क्रियाकलाए /२०१५ दिन ३३ मध्ये नमूद	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३२ १.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१९) (0.१९) (0.1) (१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ ५१.३८ प्र.३८ वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या का जारी केले जारी केले क्या जारी केलेल्या जारी केलेल्या का जारी केलेल्या केलेल्या केले केलेल्या केलेल्या का जारी केलेल्या का जारी केलेल्या केले केले का जारी केले केले केले केले का जारी केले केले केले केले केले केले	३,०७१.६९ ३१४.९८ ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निर्दे देवर २०२३ र उपकंपन्यांचा टॅवर २०२३ र ८८.२९% ८८.२९% ८८.२९% ८८.२९% १ डाउन सब्धि न्रज करण्याच देया ऑब्लिंग च्युरा गॅरंटी लि	१,३०२.९१ ३१४.९८ - ३४.३१ २४.३१ लोकन आणि २०२३ रोजी ा मानकांमध्ये मांसह आणि ड डिस्क्लोजर विचार केला विचार केला विचार केला गौदा र प्रकटीकरण शन्स आणि सही/- मंत मजेठिया	Sr. No. (1) 1 2 3 4 5 6 7 7 8 Not Not The its r quart (www	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted Bes : above Un-Audited September 2023 quarterly/half yearly Finar eeting held on 10th. November, 2023. Further the statutory a ter/half year ended 30th. September 2023 and their opinion is in wbseindia.com) and the Company's website (www.suditi.in).	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95) 2,636.73 - (1.37) (1.37) xcial Results wei uditors have per	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56) (0.56)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (517.80) (508.56) (508.56) 2,636.73 (1.93) (1.93) (1.93) ttee and approv te above Un-Au vailable on the v	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 - (1.00) (1.00) (1.00) ed by the Board dited Financial website of the St By order of Boa r SUDITI INDU	(Audited Year ended 31.03.2022 (8) 10,616.4 (1,069.8) (1,069.8 (1,069.8) (1,0
२०१३ चे कतम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भग १ अंतर्गत एलिमीनो किडस एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादीचे उत्पादन आणि व्यापार करणे. 9. प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शवित्त्यानुसा बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. 9. प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शवित्त्यानुसा बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. 8. नियोजित कंपनीचे मंगोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नॉंदणीकृत कार्यालय पहुंई, एलप, मुंबई–४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. 8. वेथे सूचना देण्यात वेत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल दजिस्ट्रेझन सॅस्टट (सीआरासी) येथील निबंधक, इंडियन इस्टिटक्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सा (आयथायसीए), एलॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएपटी मनेसार, जिल्हा गुरागाव (हरियाणा)– १२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नॉटणीकृत कार्यालयात पाठवावेती. ५. आज दितांकीत ११ नोल्हेंबर, २०२३ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता केशन महेश मरदा पदसिद्ध मागीदार डीपीआयाएन.००१२९६४२ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता	भाषात्र स्वाहत्त्वा स्वाहत्त्वा स्वाहत्त्वा स्वाहत्त्वा स्वाहत्त्वा स्वाहत्त्वा स्वाहत्त्वा स्वाहत्त्वा स्वाहत् स्वाहत्वा स्वाहत्वा स्वाहत्त्वा स्वाहत्त्वा स्वाहत्त्वा स्वाहत्त्वा स्वाहत्त्वा स्वाहत्त्वा स्वाहत्त्वा स्वाहत् स्वाहत्वा स्वाहत्वा स्वाहत्वा स्वाहत्वा स्वाहत्वा स्वाहत्त्वा स्वाहत्त्वा स्वाहत्त्वा स्वाहत्वा स्वाहत्वा स्वाह	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिमाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. पूळ २. सौमिकृत र: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता आर्थिक परिणाम कंपनी कायद् रिधारित केलेल्या मान्यता आर्थिक परिणाम कंपनी कायद् रिधारत केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्व रिकायरसेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव ल्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड क्रांसिता इन्व्हेस्टमेंट अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड क्रांसन्त गरा इन्दर्कर क्या का म्हालकेच गुतवणू संचालक मंडळाने ३० मे २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सं योजना प्रस्तावित आणि मंजूर केली आहे .उपकंपनी नियाम कंपनी सिंगल क्याता हो किया, २०१५ च्या नियमन व यावया क आहयकता) विनियम, २०१५ च्या नियम	१४२.८५ ३१४.९८ - ४.४७ ४.४७ ठी वरील स्वत शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल शिफारस केल गावश्यकतांनुस तेत आर्थिक प नातेस उपकं उपकं उपकं उपकं रिधित बोर्ड म म क क्रियाकलाए /२०१५ दिन ३३ मध्ये नमूद	१३८.३६ ३१४.९८ - ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३३ ४.३२ १.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४.३ ४	(५.३२) ३१४.९८ - (०.१७) (०.१९) (0.१९) (0.1) (१,९२९.६७ ३१४.९८ - ५१.३८ ५१.३८ ५१.३८ १.२२ वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या हित केलेल्या जारी केल्या केल्या केल्या जारी केल्या केल्या जारी केल्या केल्या केल्या जारी केल्या केल्या जारी केल्या केल्या जारी केल्या केल्या जारी केल्या के के के केल्या के के केल्या के के के के के के के के के के के के के	३,०७१.६९ ३१४.९८ २२.८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर भारतीय लेख द्रेगेशन्स औं उपकंपन्यांचा टेंबर २०२३ र देवर २०२३ र देवर २०२३ र देवर २०२३ र इ.एम प्रमु ४८.२९% ८८.२९% ५०.८२% म डाउन सब्धि न्रेण जॉब्लिंग ट्युरा गॉरटी हि हे सर्वकाल	१,३०२.९१ ३१४.९८ - ३४.३१ होकन आणि २०२३ रोजी ा मानकांमध्ये मांसह आणि ड डिस्क्लोजर विचार केला ग्वंत गंदा र प्रकटीकरण शन्स आणि गमिटेडकरिता सही/-	Sr. No. (1) 1 2 3 4 5 5 6 7 8 Note 7 Note 7 Play 9	(2) Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted ss : above Un-Audited September 2023 quarterly/half yearly Finar eeting held on 10th. November, 2023. Further the statutory a ter/half year ended 30th. September 2023 and their opinion is	Quarter ended 30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95) 2,636.73 - (1.37) (1.37) xcial Results wei uditors have per	Quarter ended 30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56) (0.56)	Quarter ended 30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01)	(Un-audited) Half Year ended 30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (517.80) (508.56) (508.56) 2,636.73 (1.93) (1.93) (1.93) ttee and approv te above Un-Au vailable on the v	(Un-audited) Half Year ended 30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) (263.05) 2,636.73 - (1.00) (1.00) (1.00) ed by the Board dided Financial website of the St By order of Board sr SUDITI INDL PAWA	(Audited Year ended 31.03.2023 (8) 10,616.4 (1,069.84 (1,069.84 (1,069.84 (1,069.84 (1,053.33) (1,053.33) (1,054.25 (1,256.2 (3,94 (3,94) (3,9